

पुरुषांची लैंगिकता आणि पुरुषी असिमितेची जडहाघडण

‘तथापि’ (युणे) या संस्थैनी आयोजित
कैलैल्या व ‘अभिव्यक्ति’ (नाशिक) या
संस्थैच्या सहकार्यानी द्विद्व ज्ञालैल्या
दुक्षन्या कृतिशङ्गाचा अहवाल.

२७ ते २९ एप्रिल २००९,
स्थळ : लैक्नी सॉहनी सैंटर, दैवकाली,
नाशिक

मूळ (इंग्रजी) अहवाल - मंगीश कुलकर्णी

अनुवादक - कुंदा कुलकर्णी

‘लैंगिकता आणि पुरुषी अस्मिता’ तसेच स्वास्थ्यपूर्ण व समानतेवर आधारित लिंगभाव- संबंध समाजात प्रस्थापित करणे यांच्या अनुषंगे पुरुष आणि मुलग्यांना सोबत घेऊन काम करण्याची निकड ही ‘तथापि’ (पुणे) या संस्थेने आयोजिलेल्या काही बैठ का आणि कृतिसत्रे यांमागची प्रमुख प्रेरणा आहे. या प्रयत्नांव्दारे अनेक संबंधित प्रश्न आणि गरजा पुढे येत आहेत.

मार्च २००० मध्ये पुणे येथे याच विषयावर भरविलेल्या पहिल्या बैठ कीमध्ये २७ सदस्यांनी भाग घेतला होता. या बैठ कीच्या पाश्वर्कूमीवर सदर कृतिसत्र आयोजित करण्यात आले. ‘तथापि’ या संस्थेच्या पुढाकाराने आणि ‘अभिव्यक्ति’ या संस्थेच्या सहकायनी हे कृतिसत्र नाशिक जवळ देवळाती येथील ‘लेस्ट्री सॉनी सेंटर’मध्ये संपन्न झाले. शुक्रवार संध्याकाळ ते रविवार दुपार (२७-२९ एप्रिल २००१) हा या कृतिसत्राचा कालावधी. सहभागी सदस्यांना पुण्याच्या बैठ कीच इंग्रजी अहवाल पाठ विलाहोता. अहवालाचा ‘अभिव्यक्ति’ने केलेला मराठी अनुवाद कृतिसत्राच्या प्रारंभी सदस्यांना देण्यात आला.

कृतिसत्राची उद्दिदष्टे पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली;

अधिक पुरुष सदस्यांना सहभागी करणे, तसेच विषयानुरूप अनुभवाचा अधिक मोठा पट सादरकरणे;

प्रस्तुत अनुभव, संसाधने व अंतर्दृष्टीयांच्या देवाणघेवाणीची प्रक्रिया चालू ठेवणे; आणि

प्रामुख्याने मुलगे आणि तरुण यांच्यासाठी ‘अभ्यासक्रम’ तयार करण्यावर भर देणे.

कृतिसत्राच्या अपेक्षित फलशृतीमधल्या काही ठळकबाबी पुढीलप्रमाणे :

एक प्राथमिक, सर्वमान्य दृष्टीकोन विकसित करणे;

सध्या चालू असलेल्या कार्याचे मूल्यमापन; आणि

पुढीलवाट चालीची दिशा ठरणेव त्यासाठीधोरण आखणे.

देवळाती येथील कृतिसत्रात सहभागी झालेल्या ३० सदस्यांमध्ये कार्यकर्ते, प्रशिक्षक, अध्यापक आणि संशोधक यांचा समावेश होता. २१ सदस्य महाराष्ट्रातू तर उर्वरित सदस्य दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात आणि तामिळनाडू येथून आले होते.

सहभागी सदस्यांच्या आस्थेचे प्रश्न व दृष्टीकोन

आपापले अनुभव व आस्थेचे प्रश्न यांची देवाणघेवाण करीत असताना सभासदांनी ‘पुरुषांची लैंगिकता व अस्मिता’ याविषयासंबंधी विविध दृष्टि कमे व्यक्त केले.

पारंपरिक पुरुषी दृष्टिकोनांचे आपल्या समाजात होत असलेले पध्दतशीर दुढीकरण, तसेच लैंगिकतेच्या क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांची उणीव यांविषयी हरीश सदानी (‘मावा’, मुंबई) यांनी खेद व्यक्त केला. परिणामी ‘एच.आय.व्ही.’ च्या प्रसारासाठी समसंभोगी व्यक्ती आणि देहविक्रयाव्द्वारे उपजिविका करणाऱ्या व्यक्ती यांना दोष देणे यांसारख्या अर्ध्याकच्च्या कल्पना आणि चुकीची माहिती पसरते याकडे त्यांनी लक्ष वेधले. पुरुषी अस्मितेला बहुविध परिमाणे असून तिला एकांगी दृष्टि कोसातून पाहणे टाळलेपाहिजे असे ठामप्रतिपादन त्यांनी केले. तसेच हिंसा ही पुरुषांची मक्तेदारी नाही. स्त्रियांची देखील हिंसात्मक प्रवृत्ती असते; फक्त ती केवळ शारीरिक स्वरूपाची नसून इतर अनेक रूपे धारण करते. पुरुष जात्याच हिंसक असतात असे बहुधा गृहित धरले जाते ते चुकीचे आहे. पुरुषांना, खास करून मुलगे आणि कुमार यांना चांगले आदर्श (role models) उपलब्ध नसतात. त्याचप्रमाणे आपले प्रश्न मांड प्यासाठी आवश्यक अशा संधी, व्यासपीठे त्यांना लाभत नाहीत. पुरुष आणि स्त्रिया यांमध्ये सुसंवाद साधण्याच्या हेतूने असे व्यासपीठ निर्माण करण्याचा एक प्रयत्न म्हणजे ‘मावा’ आणि ‘पुरुष उवाच’ (पुणे) यांच्या सहकार्याने निघणारे ‘पुरुष स्पंदन’ हे वार्षिक प्रकाशन. अनुज कपिलाश्रमी (‘समा’, नवी दिल्ली) यांच्या मते लिंगभाव, चरितार्थाची साधने आणि इतर प्रस्तुत सामाजिक घट कंच्या संदर्भात लैंगिकतेकडे पाहिले पाहिजे, जेणे करून सत्तसंबंधांच्या गुंफणीत तिचे स्थान निश्चित करता येईल. पितृसत्ताक रचिते (patriarchal constructs), तसेच कुमारीशी समागम केल्याने लैंगिक रोग वरे होतात अशासारख्या संबंधित अंधश्रेधा, दूर करण्यासाठी खुल्या त्यासपीठांची गरज आहे. लैंगिक प्रशिक्षण देणाऱ्यांनी स्वतःच्या लैंगिकतेविषयी ज्ञान तसेच जागरूकता जोपासली पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

श्रीलक्ष्मी (रुवसेक’, तामिळनाडू) दलितांबरोबर काम करतात. प्रजनन आरोग्यविषयक कार्यक्रमांमध्ये पुरुषांना सहभागी करण्याची निकड त्यांनी अधोरेखित केली. पुरुष आणि स्त्रिया यांचे एकत्रितपणे प्रबोधन झाले पाहिजे. असा संवाद सुरु करण्यासाठी आणि चालू ठेवण्यासाठी जबरदस्त सांस्कृतिक व मानसिक अड थळे पार करावे लागतील. पौगंडांवस्थेतील मुले व मुली यांना लैंगिकता/लिंगभाव यांविषयी शिक्षण

देणे विशेष महत्त्वाचे आहे. प्रशिक्षक आणि शिक्षक यांनी चोहोबाजूंनी होणाऱ्या विरोधावर मात करणे गरजेचे आहे. शालेय व्यवस्थापन आणि शासन यांच्याकडून होणारा विरोधही यात गृहीत आहे. श्रीलक्ष्मी यांची सहकारी ए. कुमार यांनी सदर क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते ते निर्दर्शनास आणून दिले. स्त्री पुरुषांच्या प्रचलित अलगीकरणामुळे पुरुषांना पत्नीच्या उपस्थितीत मोकळेपणाने बोलणे कठीण जाते. भावनिक कोंडमाऱ्यामुळे प्रारंभीचा प्रतिसाद अत्यल्प होता. परंतु हव्हाहव्हू लैंगिक आरोग्यविषयक समस्यांच्या संदर्भात त्यांच्यामध्ये मोकळेपणा आला.

कार्यकर्त्यांनी, विशेष करून तरुण कार्यकर्त्यांनी अशा समस्या हाताळण्याऐवजी डॉक्टरांनी त्या हाताळणे या लोकांना अधिक पसंत असते. पण हा दृष्टि केन ही बदलत आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रसाद तोरस्कर (एम. पी. डब्ल्यू, बृह-मुंबई महानगरपालिका) म्हणाले की लैंगिक प्रशिक्षण कार्यक्रमांच्या त्यांच्या अनुभवातन मुली आणि मुलगे यांच्या प्रतिसादांमधील काही महत्त्वाचे फरक त्यांना जाणवले. मुलींना वाट ते की छेड छड, शरीराविषयी माहिती (शरीर साक्षरता) यासारख्या समस्यांबद्दल त्या पालकांशी किंवा शिक्षकांशी मनमोकळेपणाने बोलू शकत नाहीत. याविषयी मुलांचे देखील प्रबोधन करावे अशी आग्रहाची सूचना मुलींनी केली. परंतु मुलांशी संवाद साधणे सोपे नव्हते आणि मुलगे त्याबाबत फार उत्सुकही नव्हते. लाला जाधव (महात्मा फुले संस्था, बीड) ऊस-कामगारांमध्ये काम करतात. ते म्हणाले की हे कामगार लैंगिक शिक्षणाविषयी उदासीन होते. त्यांच्यावरील कामाचे प्रचंड ओङ्के हे याचे मुख्य कारण होय.

संपत काळे (आर.एस. सी. डी., पुणे) लैंगिक शिक्षणप्रसाराच्या उद्देशाने आयोजित केलेल्या महाविद्यालयीन युवक शिबिरांबद्दल बोलेले. अशा गटांमध्ये सामान्यतः मुले आणि मुली दोघेही संकोचात. यासारख्या शिबिरांतर्गत सहसा उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये हिंसा, प्रसार माध्यमांचा खास करून ग्रामीण समाजावर होणारा दुष्परिणाम इत्यादी प्रश्नांचा समावेश असतो. दुर्वेवाने, लैंगिकतेशी निगडि तमाहितीवर सामाजिक निर्बंध आहेत आणि तरुण-तरुणींमधील मनमोकळ्या संवादाला विरोध होतो. या विषयावरील शास्त्रीय माहिती आणि संसाधन ही सहज उपलब्ध नाहीत. समवयस्क गटांमधील विधायक वैचारिक देवाणघेवाण यासंदर्भात उपयुक्त ठरेल. मुलांना जिज्ञासा आहे पण माहिती मिळवणे सुलभ नाही; शिवाय त्यांच्यावर दड पणे व निर्बंध आहेत. ग्रामीण भागांमध्ये शहरी कार्यकर्त्यांकडे सुद्धा संशयाने बघितले जाते.

हरीश पटेल ('सारथी', जि. पंचमहाल, गुजरात) यांनी १४ ते २१ या वयोगट तील मुलांबरोबर काम करताना आलेल्या अनुभवांचे निवेदन केले. त्यांच्यापैकी काही जण शाळेत/महाविद्यालयात जात होते. शरीर साक्षरता, आरोग्य, लिंगभाविषयक जाणीव-जागृती यांच्याशी संबंधित या शैक्षणिक कार्यक्रमातर्गत एक हजाराहून अधिक पौगंड वरस्थेतील मुले होती. कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्यांमध्ये एक दुवा निर्माण करून त्यातून शिकणे अधिक सोपे करण्यावर भर देण्यात आला. अभ्यासक्रमातील काही ठळक विषय पुढीलप्रमाणे : पुरुषी अस्मितेची जाणीव, शारीरकि सुखे, संततिनियमन, आणि लैंगिक व्यवहारातून पसरणारे रोग.

हरीशचे सहकारी चिन्मय देब्रथ यांनी त्यांनाही या अड चर्णांना तोंड द्यावे लागल्याचे सांगितले. प्रारंभीच शिक्षकांनी दर्शविलेला विरोध; तरुण प्रशिक्षकांना मिळालेला नकारात्मक प्रतिसाद; शाळेत न जाणाऱ्या मुलांना बोलते करताना आलेल्या तीव्र समस्या; लिंगनिश्चिती (sex-determination), मासिक पाळी आणि संततिनियमन (उदा. निरोध व नसबंदी) यांसारख्या बन्याच महत्वपूर्ण बाबीसंबंधी सार्वत्रिक गैरसमजूती (शाळेत जाणाऱ्या व न जाणाऱ्या अशा दोन्ही गटांत प्रचलित) आणि अज्ञान. त्या भागातील आदिवासींच्या समस्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की वेळेच्या आणि जागेच्या अभावी पति-पत्नीमध्ये संवादच नव्हता. दारिद्र्य, स्थलांतर आणि आजारपण या समस्या फार मोठ्या प्रमाणावर त्यांना भेड सवतात. कामाच्या जागी होणारे लैंगिक शोषण हा आदिवासी स्त्रियांपुढ चा एक गंभीर प्रश्न आहे.

विद्युत प्रभू (मुंबई - स्थित सेक्सॉलॉजिस्ट) यांनी व्हायाग्राच्या बेबंद वापरापासून ते घट स्फोटाच्या वाढ त्या ट केव्वारीला कारणीभूत असलेल्या विवाहपूर्व मार्गदर्शनाच्या अभावापर्यंतच्या लैंगिकतेच्या क्षेत्रातील वाढत्या समस्यांवर प्रकाश टाकला. इंटरनेट द्वारा सल्लामसल्लतीच्या आपल्या अलीकडील अनुभवांच्या आधारे त्यांनी सांगितले की या उपक्रमात महाविद्यालयात जाणाऱ्या मुली जास्त भाग घेतात. या मुलींच्या प्रश्नांवरून सदर गटात विवाहपूर्व लैंगिक संबंध किती मोठ्याप्रमाणावर आढळतात हे सरळ दिसून येते. बरेच महाविद्यालयीन विद्यार्थी देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांकडे नियमित जातात असे दिसते. यातून त्यांना एच. आय. व्ही.ची लागण होण्याचा धोका संभवतो. विवाहित दांपत्यांना ज्या लैंगिक समस्या भेड सवतात त्यांचाही त्यांनी उहापोह केला. पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या परस्पर पूरक, तरीही वेगळ्या लैंगिक गरजांतून निर्माण होणाऱ्या समस्यांवर त्यांनी भर दिला. उदाहरणार्थ, पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या लेखी योनी-केंद्रित संभोग खूपच गौण आहे. पतिपत्नींमध्ये संवाद नसल्याने यासारखे भेद दुर्लक्षिते जातात.

लैंगिकतेच्या क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता म्हणजे सारखेपणा असा अर्थ घेता येत नाही. लैंगिक शिक्षणातून ही बाब तरुणांच्या मनात बिंबवली पाहिजे. मुलांसाठी आणि मुलींसाठी अनुक्रमे पुरुष सल्लागारांची आणि स्त्री सल्लागारांची नेमणूक महत्त्वाची आहे असेही प्रतिपादन त्यांनी केले.

राहुल राऊ (दिल्ली-स्थित चित्रपट निर्माता) म्हणाले की पूर्वी शाळेतील मुले-मुली अजिबात एकमेकांत मिसळत नसत. आता परिस्थिती सुधारली आहे. लिंगभावविषयक बदलत्या संबंधांच्या पाशर्वभूमीवर त्यांनी अधिक गहन समस्या मांडल्या. हे बदल पुरुषांना कसे हितावह ठ रुशकतील? जीवनातील विविध प्रसंगांतून मिळालेले अनुभव व्यक्त करण्यासाठीआणि संवाद साधण्यासाठी आवश्यक अशी भाषा त्यांच्याकडे नसल्याचे दिसते. अशी भाषा कशी घड क्वा येईल? इतरांचे म्हणणे आस्थेने समजून घेण्याची क्षमतादेखील पुरुषांनी विकसित केली पाहिजे. पुरुषांमध्ये संवाद घड प्यास पोषक असं व्यासपीठ आपण निर्माण करु शकू का? पुरुषांचे स्त्रियांच्या चळवळीशी असलेले नाते आनुषंगिक असावे की पूरक ?

मध्यबिकानायक (आयू. सी. आर. ड ब्ल्यू., नवी दिल्ली) यांनी त्यांच्या संस्थेने हाती घेलेल्या कौटुम्बिक हिंसेवरील संशोधन -प्रकल्पाचे स्वरूप सांगितले. ही समस्या सोड विष्ण्यासाठीपुरुषांच्या सहभागातून सामुदायिक संवादाला प्रारंभ करणे आवश्यक असते कारण विशेषत: अशा हिंसेच्या संदर्भातील बाबी सहसा छु प्या किंवा अस्पष्ट असतात. पुरुषत्वाची अहिंसक किंवा हिंसेव्यतिरिक्त रुपं पाहणंही अत्यंत महत्त्वाचे आहे. या संदर्भात पुरुषत्वाच्या विविध स्तरांची आणि आविष्कारांची उकल करणे महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला. उदा. व्यक्तिगत आणि सामूहिक जाणिवा, समजूती, दृष्टीकोॱ, मापदंड /आदर्श, आचरणाच्या आणि अभिव्यक्तीच्या विविध तंत्रांतून पुरुषत्व आकार घेत असते. पुरुषी अस्मितेच्या जड णघड णीतशारीर आणि लैंगिकता यांची भूमिका सार्वत्रिक आहे, तर जात व राजकारण यांच्या प्रभावात खूप विविधता आढळते. पुरुषत्वाची सखोल जाण येण्यासाठीसार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांतील परस्परसंबंध तसेच व्यक्तिगत अनुभव आणि सामाजिक पर्यावरण यांच्यातील परस्पर विरोध नीट समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी विश्लेषणाची व्यापक चौकट आखली पाहिजे आणि संशोधकाच्या पूर्वग्रहाचे भान बाळगणे गरजेचे आहे.

मंगेश कुलकर्णी (अधिव्याख्याता, श्री.ना.दा.ठा.महिला विद्यापीठ, मुंबई) म्हणाले की मुळात ते राज्यशास्त्र या विषयाचे अभ्यासक असून लिंगभावविषयक

अध्ययनाचा एक भाग म्हणून 'पुरुष - अभ्यास' या विषयात त्यांना रस आहे. 'न्यू क्वेस्ट' (समाज व संस्कृती यांच्या अभ्यासाला वाहिलेले आंतरविद्याशास्त्रीय नियतकालिक) आणि 'फोरम फॉर द स्टडीऑफ इंडियन मॅस्क्यूलिनिटीज' हा इंटरनेट कील चर्चा गट यांद्वारे पुरुषत्वाच्या विविध पैलूवरील गंभीर विचारविनियमासाठी एक पोषक व्यासपीठ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. १९९८ ते २००० दरम्यान ते 'न्यू क्वेस्ट' च्या संपादनात सहभागी होते तर १९९९ मध्ये त्यांनी 'फोरम' सुरु केला. पुरुषत्वाच्या जड णगडणीचेसखोल आकलन, व्यापक राजकीय संरचना आणि प्रक्रिया यांमध्ले पुरुषत्वाचे स्थान समजून घेणे आणि पुरुषांच्या जीवनात सुयोग्य बदल घड कू आणण्यास आवश्यक असे कार्यक्रम आखणे यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

गणेश मांडेकर (अभिव्यक्ति, नाशिक) यांनी लैंगिकता/लिंगभाव शिक्षणाच्या क्षेत्रातील बदलत्या दृष्टीकोनांचे भान ठेऊ अचूक ज्ञानप्रसार करण्याचे महत्व अधोरेखित केले. संवेदनाक्षम ब्रावी शांत चित्ताने आणि सऱ्डेतोड पद्धतीने हाताळल्या पाहिजेत. मुख्य म्हणजे पुरुषांना पट कू दिले पाहिजे की लिंगभावाशी निगडित प्रश्न त्यांच्याही आस्थेचे आहेत. मांडेकर यांच्या सहकारी प्रीती नेवकर म्हणाल्या की कुमारांच्या प्रशिक्षणातील सहभागातून त्यांना स्वतःला लैंगिक शिक्षणबद्दलचा अनुभव मिळाला. या संदर्भात स्त्रिया पुरुषांच्या तुलेने अनुभव जास्त मोकळेपणाने मांडतात आणि त्यांची देवाणघेवाण अधिक प्रमाणात करतात असे त्यांना दिसून आले. परिणामकारक सहभागासाठी प्रशिक्षकांनी विविध माध्यमे/पद्धती (कठ पुतळ्या इ.) वापरली पाहिजेत. प्रशिक्षकांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त होती. प्रशिक्षिका मुलग्यांना कितपत परिणामकारकरित्या शिकवू शकतील असा प्रश्न त्यांना पड तो.

अरुण डोलके ('ओपन सीक्रेट', नागपूर) यांनी सांगितले की ते लैंगिकता-शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर शाळांमधून काम करीत आहेत. मूल्य शिक्षणामध्येच लैंगिक शिक्षणाचा अंतर्भव करता येईल का असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

शांता साठे (पुणे-स्थित राज्यशास्त्र-अभ्यासक) यांना लैंगिकता शिक्षण कार्यक्रमांचा प्रदीर्घ अनुभव आहे. आयोजक, प्रशिक्षक आणि कुमारवयीन प्रशिक्षणार्थी यांचा विचार करून अशाप्रकारच्या कार्यक्रमांसाठी तीन पातळ्यांवरील अभ्यासक्रम आखण्यात यावा असे त्यांनी सुचविले. पालक आणि शिक्षक यांनाही अशा कार्यक्रमांचे महत्व समजावून त्यांचा सहभाग मिळविण्याची गरज आहे. मुलग्यांच्या आणि मुर्लींच्या गटांसाठी अनुक्रमे पुरुष व स्त्री प्रशिक्षक नेमावेत. त्याचबरोबर संमिश्र गट - चर्चा देखील

उपयोगी होतील. ‘पुरुष-मुक्ती’चा पाठ पुरवा करण्याची निकड ही त्यांनी अधोरेखित केली.

या संदर्भात पुरुषी लैंगिकतेशी निगडि तखालील बाबी ध्यानात घेतल्या पाहिजेत

१. गैरसमजुती आणि महितीचा अभाव,
२. पुरुषत्व सिध्द करून दाखविण्याच्या अटूट हासातून उद्भवणारी चिंता,
३. लैंगिकतेच्या संदर्भात भावनिक नातेसंबंध व विशेष करून जवळीक (intimacy) यांचे महत्व विशद करणे, आणि
४. पुरुषांच्या सामाजिकरणाचे टीकाळाक परीक्षण करून त्यातून उद्भवणाच्या समस्यांची छाननी आणि निराकरण करणे.

वरील समस्यांची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे : भरीव कामागिरी करून दाखिवण्याचे दड पण दुपदरी साचेबंद प्रतिमांचा (आक्रमक पुरुष विरुद्ध नम्र स्त्री) प्रादुर्भाव, इत्यादी. स्त्री-पुरुष नात्यातील सूक्ष्म छटाआणि सौंदर्य यांचा आस्वाद घेता आला पाहिजे. मानवी लैंगिकतेच्या व्यापक संकल्पनेकडे वाट चाल करणे आवश्यक आहे.

तुलसी परब (औरंगाबाद-स्थित लेखक) यांनी असे मत व्यक्त केले की ‘तथापि’ ने सदर विषयावर आयोजिलेली पहिली बैठ कसत्ता आणि हिंसा यासंबंधीच्या प्रश्नांवर केंद्रित झाली होती. तर सध्याचे कृतिसत्र अधिक खुले व व्यापक वाट ते. अधिकाधिक सुसंवाद हा कुटुंबतील हिंसेचे निराकरण करण्याचा मर्ग आहे, असे ते म्हणाले. मात्र या संदर्भात स्त्रीवादाचा उदय, कमावत्या स्त्रियांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ व परिणामी स्त्रियांमध्ये वृद्धिंगत झालेली स्वाभिमानी, आग्रही वृत्ती या घट कांचे महत्व जाणले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

स्वाती पोंगुर्लेकर (ड ब्ल्यू. सी. एच. पी., बृहन्मुंबई महानगरपालिका) यांनी ‘स्त्रीरोगांची बाधा झालेल्या महिलांचे नवरे’ या विषयावरील एका अभ्यासाची चर्चा केली आणि अशा जोड प्यावे उचित प्रतिसाद जाणून घेण्यासाठीदाखविलेल्या ‘हरीभरी’ या चित्रपटाचाउल्लेख केला. त्या म्हणाल्या की बृहन्मुंबई नगरपालिका कार्यक्रमातील पुरुष आरोग्य-कार्यकर्त्यांचे लिंगभावविषयक प्रबोधन करण्यात येत आहे. या कार्यकर्त्यांची प्रवृत्ती अशा प्रयत्नांना विरोध करण्याची आहे ते का याचे त्यांना नवल वाट ते. धर्म, लैंगिकता व पुरुष यांच्या परस्परसंबंधातून अनेक क्लेशकारक समस्या उद्भवतात असे त्या म्हणाल्या. झोपड पट्टीतील कमगारवर्गीय पुरुषांना संघटित करणे अवघड असून

वैयक्तिक प्रकरणे हाताळणे हा अधिक सुलभ पर्याय असू शकेल असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी मांड लेल्या इतर बाबी अशा : संततिनियमनात, विशेषतः नसबंदीच्या संदर्भात पुरुषांचा सहभाग मिळविण्याची स्त्रियांना जाणवणारी गरज, आणि सामान्य लोकांशी लैंगिकतेविषयी चर्चा करताना योग्य, सोपी परिभाषा वापरण्याचा प्रश्न.

नितिन परांजपे 'अभिव्यक्ति', नाशिक म्हणाले की पुरुषत्व सिध्द करण्याच्या अट्ट हासातून उद्भवणारी चिंता कमी करण्यासाठीयोग्य स्त्री-पुरुष सहकार्याची मदत होऊ शकेल. लैंगिकतेसंबंधीची प्रचलित भाषा पुरुषप्रधातनेचे प्रतीक असून ती पुरुषी वर्चस्वच व्यक्त करते असे मत त्यांनी नोंदविले.

मीरा सद्गोपाल ('तथापि', पुणे) म्हणाल्या की प्रजनन आरोग्य संबंधीचे शिक्षण जास्तकरूळ स्त्रियांवर केंद्रित झाले आहे. परिणामी स्त्रियांनी पुरुषांच्या सहभागाची मागणी केली. या क्षेत्रात, विशेषतः संततिनियमनाच्या संदर्भात पुरुषांना त्यांची जबाबदारी उचलण्यास कसे प्रवृत्त करता येईल? हा प्रश्न खास महत्वाचा आहे कारण निसर्गाने त्यांना जबल्जवल आयुष्यभर पुनरुत्पादन क्षमता बहाल केली आहे. ईशान्य भारतात पुरुषांनी प्रसूतीच्या वेळी मदत करण्याचा रिवाज आहे; प्रसूती अवघड होत असल्यासच सुईणीला बोलावण्यात येते, असे राहूलने सांगितले. गुजरातच्या काही भागांमध्ये पुरुष सुईणीचे काम करतात.

रेणू खन्ना ('सहज', बडेश्वा, गुजरात) स्त्री-आरोग्याशी संबंधित कार्याच्या दूरगामी परिणामांविषयी बोलल्या. 'ए.एन.एम. संचे प्रशिक्षण ब-यापैकी यशस्वी झाले. मात्र 'एम.पी. ड ब्यू' बाबतचा अनुभव फारसा उत्साहवर्धक नव्हता. आता परिस्थिती बदलत असून 'एम. पी. ड ब्यू' मध्ये जाणीव जागृती करण्याची गरज आहे. त्यांनी पुढीलप्रमाणे प्रश्न उपस्थित केले : वृद्ध पुरुषांच्या संदर्भात काम करण्यासाठी कोणत्या कोणत्या कार्यप्रणालींची गरज आहे? प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याची सर्वाधिक परिणामकारक पद्धत कोणती? बडोद्याच्या एम.एस. विद्यापीठ प्रौढील स्त्री-अभ्यास केंद्राने 'स्त्रिया आणि आरोग्य समर्थन' या विषयावर आयोजिलेल्या कार्यक्रमांतर्गत पुरुषांना सहभागी करून घेण्यासाठीएक मोहीम समाविष्ट आहे. यातून साध्य झालेल्या गोर्बीचे मूल्यमापन केले पाहिजे. आरोग्य संशोधक व कार्यकर्ते यांच्यासाठीएक आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. पुरुषी लैंगिकतेच्या संदर्भातील कार्यासाठीयासारखी आचारसंहिता विकसित केली पाहिजे. यातून हे कार्य दात्यांच्या इच्छेनुसार आणि यांत्रिकपणे राबविले जाते अशासारख्या शंका दूर होतील.

ऑँड्रीफर्नांडीस ('तथापि', पुणे) यांनी अशी माहिती दिली की महाराष्ट्र तील प्रजननक्षम वयोगट स्त्रील महिलांच्या मृत्यूची काऱणे तपासली असता त्यांपैकी ४५ ट क्के महिलांचा मृत्यू कौटुंबिक हिंसाचारातून घड ल्याचेदिसून येते. हिंसाचारास पुरुषदेखील मोठ याप्रमाणात बळी पड तात. पण त्यांच्या मृत्यूस रस्त्यावरील अपघात, तंटे यांसारखे घट कमुखात्ते करून कारणीभूत ठ रतात. तरुण पुरुषांमधील बेकारीच्या गंभीर समस्येबाबत ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे, खास करून अशासाठी की उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण यांनी ही समस्या अधिक उग्र बनविली आहे.

दिनेश शर्मा ('एकलव्य' फील्ड सेंटर, देवास, मध्य प्रदेश) यांनी सरकारी शाळांमधून आरोग्य शिक्षण कार्यक्रम राबविण्याविषयीचे आपले अनुभव सांगितले. प्रारंभीच्या सहभागी गटामध्ये इयत्ता सहावीतील मुली होत्या; मात्र कालांतराने मुलांनीदेखील यासारख्या शिक्षणाची मागणी केली. मुलग्यांबरोबर काम करणे अधिक कठीणआहे. सध्या अस्तित्वात असलेले सहकार्यसंबंध आणि विश्वासाची नाती यांच्या आधारे पुरुषांसाठीयोग्य अशी व्यासपीठे कशी निर्माण करता येतील हा या संदर्भातिला व्यापक प्रश्न आहे. म्हणून सदर कार्यक्रमात कबीर गट नासहभागी करून घेण्यात आले. या गटांची भिस्त मौखिक परंपरेवर असून ते कबीर हा एक आदर्श पुरुष होता यावर भर देतात. पारंपारिक वैदू लैंगिक रोगांवरील औषधांचे विक्रेते, लैंगिक विषयांवरील बाजार पुस्तके त्याचप्रमाणे जीवशास्त्रीय पाठ युस्तकेदेखील तपासून पाहणे आवश्यक आहे.

प्रसन्ना इन्वल्ली 'सुसंवाद', पुणे यांनी वरील चर्चेचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी खालील मुद्द्यांवर भर दिला. पुरुषांच्या लैंगिकतेशी निगडि तप्रश्नासंबंधी काम करताना संवाद साधणे आवश्यक आहे. यासाठीपुरुष कार्यकर्त्यांची तसेच जिथे साचेबंद पुरुषी प्रतिमांना तडा देता येईल आणि पुरुषांच्या व्यथा परिणामकारकरीत्या हाताळल्या जातील अशा व्यासपीठांची गरज आहे. ज्यांतून ठेस उपाय योजना घड विणेशक्य आहे अशा पुरुषांनी आणि पुरुषांसाठीकरावयाच्या प्रस्तुत संशोधनाला उत्तेजन देणे महत्त्वाचे आहे. यासारख्या सैधांतिक आणि व्यावहारिक खट टपेंतून पुरुषांना कसा लाभ होईल हे स्पष्ट केले पाहिजे. लिंगभावविषयक प्रश्न ही काही स्त्रीवाद किंवा स्त्रिया यांच्यापुरती मर्यादित बाब नव्हे : पुरुषत्वाही तेवढेच महत्त्वाचे आहे, ही जाणीव अभ्यासक्रमांत प्रतिबिंबित झाली पाहिजे आणि तिच्यातून लैंगिकतेच्या निरोगी, समावेशक संकल्पनेवर आधारित व्यवहाराकडे वाट चल करण्याच्या प्रक्रियेत पुरुषांचा सहभाग वाढ लापाहिजे. परिणामकारक संवादासाठी लैंगिकतेविषयीची बोलीभाषा आणि शास्त्रीय भाषा यांमधली

दरी बुजविणे आवश्यक आहे. पुरुषी लैंगिकतेशी संबंधित कार्यासाठी आचारसंहिता घडविणे हे एक नव्याने पुढे आलेला मुद्दा होय.

रेणू म्हणाल्या की आनंद, दुःख आणि इच्छा यांचे आदान प्रदान करण्यासाठी पुरुष आणि स्त्रिया ज्या शरीर आणि इतर माध्यमांचा उपयोग करतात त्यांचा शोध घेण्याची गरज आहे.

अनिल अरोरा, (पुणे - स्थित पत्रकार) म्हणाले की शासन, कायदा आणि विशेष करून पोलिस हे सर्व जवळीकीच्या (intimacy) निर्वेद अभिव्यक्तीला मारक ठसात. उदाहरणादाखल त्यांनी मुंबईतील प्रेमिकांचे समुद्रकिना-यावरील आवड ते ठिकाण-बँड स्टॅंड-येथे पोलिसांनी प्रेमी युग्लांवर अलीकडे चघातलेल्या धाडीचाउल्लेख केला. त्यांनी असाही दावा केला की पोलीस ठग्यातील महिला कक्ष सहसा पुरुषविरोधी प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करतात.

पुरुष आरोग्य कार्मचारी कामचुकार असतात या आरोपाच्या संदर्भात प्रसाद म्हणाले की 'ए.एन. एम.'च्या तुलनेत त्यांच्यावर कामाचा भार अधिक असतो.

अनुबोधपटांतील पुरुषत्वाचे चित्रण

राहुल रॉय यांच्या 'मजमा' (आविष्कार) आणि 'व्हेन फोर फ्रेंड्स मीट' या अनुबोधपटांच्याहिंडि ओसादरीकरणाबदरे 'पुरुषात्वाचे चित्रण' हा सदर कृतिसत्रातील एक कळीचा प्रश्न उपस्थित झाला. राहुल १९८८ पासून चित्रपट बनवीत आहेत. १९९४ पर्यंत त्यांनी पत्तीसोबत स्त्रियांवर चित्रपट तयार केले. पण पुरुषत्वाच्या प्रश्नाकडे होत असलेले दुर्लक्ष पाहून ते अस्वस्थ झाले. गेली काही वर्षे ते पुरुषत्वाचा वेद घेत आहेत. चित्रपट भावितातना ते कथानकास विशेष महत्व देतात. पुरुषात्वाशी संबंधित समस्या हाताळणा-या 'युनिसेफ' आणि 'वनांगना' (उत्तर प्रदेश - स्थित स्त्री - अत्याचार विरोधी स्वयंसेवी संस्था) यांसारख्या संघट नंबरोबर ते काम करतात.

'मजमा' हा अनुबोधपट बरकत (एक वृद्ध कुस्तीगीर. पूर्वी तो एका सरकारी संस्थेत सुरक्षा-रक्षक होता.) आणि अस्लम (लैंगिक रोगांकरील औषधे विकणारा मध्यमवयीन फेरीवाला) यांच्याभोवती फिरतो. राहुलने सांगितले की या अनुबोधपटाच्या चित्रीकरणासाठी सुमारे दीड महिन्यांचा कालावधी लागला. त्यामध्ये ज्या व्यक्तींचे चित्रण केले आहे त्यांना रॉय चार-पाच वर्षांपूर्वीपासून ओळखत होते. या अनुबोधपटात हाताळण्यात आलेल्या महत्वाच्या बाबीपैकी काही अशा आहेत : स्त्रियांकडू ननकार मिळण्याचे भय, स्त्रियांची लैंगिक तृप्ती करण्यासंबंधीचा ताण, तसेच स्वतःचे लैंगिक सामर्थ्य सिध्द करण्याच्या पुरुषी अदृट हासतून उद्भवणाऱ्या चिंतांचा घेतला जाणारा गैरफायदा कष्ट करी वर्गाला ग्रासणाऱ्या अस्थैर्याच्या संदर्भात या बाबींचा वेद घेतला आहे.

अल्पसंख्यांकांच्या चित्रणासंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल म्हणाले की धार्मिक संदर्भास त्यांनी फाट दिला. चित्रीकरणाचे स्थळ जामा मशिदीच्या परिसरात असूनही त्यांनी तिला या अनुबोधपट ज्ञ ठळकणे दाखवते नाही. मुसलमानांची अस्मिता ही बाब अनुबोधपटाच्या कक्षेत समाविष्ट नव्हती. तुलसी परब यांनी असे भाष्य केले की तरीसुधा मुसलमानांची उपसंकृती अनुबोधपट त प्रभावीरीत्या चित्रित झाली आहे. अनिल अरोरा म्हणाले की सदर मुसलमान वस्तीने आपली भिन्न उपसंकृती जपली आहे आणि ती प्रेक्षकाला भारावून टाकते. पूर्वी अशीच एक हिंदू वस्तीदेखील होती. पण लोकांनी स्थलांतर केल्याने ती नामशेष झाली आहे.

संपत काळे यांनी विचारले की पुरुषत्वाचा प्रश्न फक्त पति-पत्ती संबंधापुरताच आहे कीव्यापक प्रक्रियेशी त्याचे काही नाते आहे. राहुलने सांगितले की मुळात पुरुषत्वाचे

अनुबोधपटांतील पुरुषत्वाचे चित्रण

राहुल रॉय यांच्या 'मजमा' (आविष्कार) आणि 'व्हेन फोर फ्रेंड्स मीट' या अनुबोधपटांच्याहिंडि ओसादीकरणाबदरे 'पुरुषात्वाचे चित्रण' हा सदर कृतिसत्रातील एक कळीचा प्रश्न उपस्थित झाला. राहुल १९८८ पासून चित्रपट बनवीत आहेत. १९९४ पर्यंत त्यांनी पत्तीसोबत स्त्रियांवर चित्रपट तयार केले. पण पुरुषत्वाच्या प्रश्नाकडे होत असलेले दुर्लक्ष पाहून ते अस्वस्थ झाले. गेली काही वर्षे ते पुरुषत्वाचा वेद घेत आहेत. चित्रपट भवितातना ते कथानकास विशेष महत्व देतात. पुरुषात्वाशी संबंधित समस्या हाताळणा-या 'युनिसेफ' आणि 'वनांगना' (उत्तर प्रदेश - स्थित स्त्री - अत्याचार विरोधी स्वयंसेवी संस्था) यांसारख्या संघट नव्हरोबर ते काम करतात.

'मजमा' हा अनुबोधपट बरकत (एक वृद्ध कुस्तीगीर. पूर्वी तो एका सरकारी संस्थेत सुरक्षा-रक्षक होता.) आणि अस्तम (लैंगिक रोगांकरील औषधे विकणारा मध्यमवयीन फेरीवाला) यांच्याभोवती फिरतो. राहुलने सांगितले की या अनुबोधपटाच्या चित्रीकरणासाठी सुमारे दीड महिन्यांचा कालावधी लागला. त्यामध्ये ज्या व्यक्तींचे चित्रण केले आहे त्यांना रॉय चार-पाच वर्षांपूर्वीपासून ओळखत होते. या अनुबोधपटात हाताळण्यात आलेल्या महत्वाच्या बाबीपैकी काही अशा आहेत : स्त्रियांकडू ननकार मिळण्याचे भय, स्त्रियांची लैंगिक तृप्ती करण्यासंबंधीचा ताण, तसेच स्वतःचे लैंगिक सामर्थ्य सिध्द करण्याच्या पुरुषी अदृट हासतून उद्भवणाऱ्या चिंतांचा घेतला जाणारा गैरफायदा कष्ट करी वर्गाला ग्रासणाऱ्या अस्थैर्याच्या संदर्भात या बाबींचा वेद घेतला आहे.

अल्पसंख्यांकांच्या चित्रणासंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल म्हणाले की धार्मिक संदर्भास त्यांनी फाट दिला. चित्रीकरणाचे स्थळ जामा मशिदीच्या परिसरात असूनही त्यांनी तिला या अनुबोधपट त ठळकणे दाखवते नाही. मुसलमानांची अस्मिता ही बाब अनुबोधपटाच्या कक्षेत समाविष्ट नव्हती. तुलसी परब यांनी असे भाष्य केले की तरीसुधा मुसलमानांची उपसंकृती अनुबोधपट त प्रभावीरीत्या चित्रित झाली आहे. अनिल अरोरा म्हणाले की सदर मुसलमान वस्तीने आपली भिन्न उपसंकृती जपली आहे आणि ती प्रेक्षकाला भारावून टाकते. पूर्वी अशीच एक हिंदू वस्तीदेखील होती. पण लोकांनी स्थलांतर केल्याने ती नामशेष झाली आहे.

संपत काळे यांनी विचारले की पुरुषत्वाचा प्रश्न फक्त पति-पत्ती संबंधापुरताच आहे कीव्यापक प्रक्रियेशी त्याचे काही नाते आहे. राहुलने सांगितले की मुळात पुरुषत्वाचे

धडे इतर पुरुषांकङ्गून घेतले जातात, स्त्रियांकङ्गून नव्हे. म्हणून पुरुषांचे आपसातील संबंध महत्वाचे ठरतात. विविध धार्मिक गटांतील भारतीय पुरुषांमध्ये काही समान जाणीवा आढळतात. उदा. वीर्यधारणेचे महत्त्व. या संदर्भात प्रादेशिक वैशिष्ट्ये असू शकतील. वर्गांचे देखील पुरुषत्वाच्या जड पण्डणीतयोगदान असते. कुमारवयापर्यंत पुरुषत्वाशी संबंधित ब्रेच अनुभव वर्गनिरपेक्ष असतात; त्यानंतर वर्गसापेक्ष भेद निर्माण होतात. मात्र एक मूलभूत चिंता सामायिक अनुभव म्हणून उरतेच.

नितिन परांजपे यांच्या मते अस्लमपेक्षा बरकतचे चित्रण अधिक प्रभावी झाले आहे. राहूलने सांगितले की बरकतशी त्यांचे पाच वर्षांहून अधिक काळ मैत्रीचे संबंध आहेत. अस्लम काहीसा बुजन्या स्वभावाचा असल्याने त्याला खोदून खोदून प्रश्न विचारणे आपण टाळले असे राहूल म्हणाले. बरकतची विचार प्रक्रिया सार्वत्रिकता आणि विचार प्रणाली यांकडे झुकणारी होती तर अस्लम अबोल असून स्वतःच्या मनाचा थांगपत्ता लागू देत नसे. अस्लमचा हा स्वभावी प्रभावीरीत्या चित्रित झाला आहे असे रेणू खन्ना म्हणाल्या.

या अनुबोध पटात आणीबाणीदरम्यान जगमोहनच्या हुकुमावरुन अंमलात आलेल्या कुख्यात बुलडोझर मोहिमेतील बरकतचा सहभाग आणि या मोहिमेचा बहुसंख्य गरीब मुसलमानांना बसलेला जबर फट क यासंबंधी एक उल्लेख आहे. त्या संदर्भात अनिल अरोरा यांना हे जाणून घ्यायचे होते की बरकतची या कारवाईविषयी काय धारणा होती. राहुल म्हणाले की बरकतने निव्वळ वरिष्ठांची आज्ञा पाळण्याचा दंड कअधेरेखित केला. याचा अर्थ असा की सत्ता बहुविध पातळ्यांवर कार्यरत असते, फक्त राज्य आणि कष्टकरी वर्ग यांमध्ये नव्हे. आणीबाणीदरम्यान घडलेल्या त्या प्रसंगाच्या आठ क्वांची ऐतिहासिकता नजरेआड कसू बरकतने तिला कुस्तीगिरांच्या अधिकारवादी (authoritarian) उपसंस्कृतीच्या चौकटीतबसविले असे दिसते. बरकतच्या समाजातील इतर सदस्यांनी तोड फोडीच्या मोहिमेतील त्याच्या सहभागाला कसा प्रतिसाद दिला हे आपल्यास माहीत नाही असे राहूल म्हणाले.

स्वाती पोगुर्लेंकर यांनी विचारले की अनुबोधपट तीलदेशभक्तीवर गाणी पुरुषत्व आणि देशभक्ती यांच्यातील संबंध स्पष्ट करण्याच्या हेतूने घालण्यात आली आहेत काय? राहुल म्हणाले की हा संबंध फक्त सूचित करण्यात आला आहे, त्याचा वेध घेतलेला नाही. पुरुषत्व आणि हिंसा यांच्या नात्यातील गुंतागुंतीवर मध्यबिका नायक यांनी भर दिला. विविध भारतीय भाषांतील 'पुरुष' या शब्दाला समानार्थी शब्द वेगवेगळे

अर्थ सूचित करतात व त्यांव्दरे पुरुषत्वाचे विविध स्तर असणारे, मूल्यात्मक आकलन व्यक्त होते. 'पुरुष' हा शब्द न्यायासारख्या माणुसकीशी संबंधित मूल्याच्या जास्त जवळचा आहे तर 'मर्द' या शब्दाला लैंगिकतेचा दर्प येतो. पुरुषांना ग्रासणाच्या चिंतेच्या मुळाशी कोणते मापदंड, आदर्श आणि समजृती आहेत याचा शोध घेण्याची निकड त्यांनी अधोरेखित केली. राहुलने मुसलमान धर्मगुरुंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता काय असे प्रसाद तोरस्कर यांनी विचारले. कारण या धर्मगुरुंना त्यांच्या समाजात वजन असते आणि ते इष्ट संदेशांचा परिणामकारकीत्या प्रसार करू शकतात. राहुलने नकारार्थी उत्तर दिले व धर्मगुरुंचा प्रभाव काही बाबींपुरताच मर्यादित असतो अशी पुस्ती जोडली.

'व्हेन फोर फ्रेंडस् मीट' हा राहुलचा पुरुषत्वाच्या संकल्पनेवरील पहिला अनुबोधपट निम्न वर्गातील चार कुमारवयीन मुलग्यांविषयी आहे. वयात येण्याच्या खड तरप्रक्रियेच्या विविध पैलूंविषयी ते आपसात व दिग्दर्शकाकडे मनमोकळेपणाने बोलतात. कृतिसत्रातील सदस्यांनी राहुलचे एका उत्कृष्ट अनुबोधपट च्या निर्मिती केल्याबद्दल अभिनंदन केले. विनोद, हळुवारपणा आणि लोक संस्कृती यांची परिणामकारक गुंफण त्यांना विशेष प्रशंसनीय वाट ली. या मुलांना बोलते करणे कसे शक्य झाले असे त्यांनी विचारले. राहुलने सांगितले की प्रत्यक्ष चित्रीकरणापूर्वी काही महिने अधूनमधून याच विषयावर बैठका घेतल्याने आधीच सुसंवाद प्रस्थापित झाला होता. पट कथेविषयी विचारणा केली असता राहुलने सांगितले की ते पूर्वनिर्धारित पटकथा अवलंबित नाहीत. त्याएवजी घटनक्रमाविषयीचे एक विशिष्ट भान बाळगून व बदलता राग रंग पाहून ते एखादा प्रसंग उभा करतात आणि त्याचा अन्वयार्थ लावून तो फुलविण्याची मुभा पात्रांना देतात. आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की त्यांच्या पत्नीने या आधीच कुमाखयीन मुलींच्या समस्याविषयी एक अनुबोधपट निर्माण केला असून त्यामध्ये सदर चार मुलग्यांच्या बहिणी पात्रे म्हणून समाविष्ट आहेत.

कित्येक प्रबोधनपट उपक्रमांमध्ये चर्चेला चालना देण्यासाठी आपल्या अनुबोधपट च्या पसिरणामकारक उपयोग करण्यात आला असल्याचे राहुलने सांगितले. हा अनुबोधपट प्रथम सादर करण्यात आला तेंब्हा चारही मुलगे आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होते याचा राहुलने खास उल्लेख केला. त्याप्रसंगी प्रश्नोत्तरांच्या सत्रात ते सहभागी झाले आणि तेथे हजर असलेल्या कमला भसीन या स्त्रीवादी चलवळीतील कार्यकर्तीने त्यांचे अभिनंदन केले. हे मुलगे बहुधा त्यांच्या वस्तीत पुरुषांचा गट तयार करतील असेही राहुलने सांगितले. दिग्दर्शक या नात्याने अनुबोधपटातील स्वतःच्या उपस्थितीविषयी ते म्हणाले की पात्रांना उपलब्ध असलेल्या जागेला बाधा न आणता

कधी आणि कसे पदार्पण करावे याचा निर्णय घेणे कठीण होते. बोधपर/शाब्दिक हस्तक्षेप करण्यापेक्षा आपला कल चिन्नपट या माध्यमाच्या दृक्संवेदनात्मक आणि इतर गुणवैशिष्ट्य यांव्दरे आपले मत मांड याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

यासारखे अनुबोधपट जनसामन्यांपर्यंत पोहोचतात का या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल म्हणाले की वहुसंख्य अनुबोधपट 'संदेश' देण्याच्या भरीला पढून एक अर्थपूर्ण प्रवाही कथा सादर करण्यास असमर्थ ठरत. हा धोका टाळ्ला पाहिजे. अनुबोधपटांकडे निव्वळ शैक्षणिक साधन म्हणून पाहता कामा नये, त्यांचा ठाच बंदिस्त नवहे तर खुला असावा. सामाजिक व राजकीय हेतूने अनुबोधपट त्यार करण्याच्यांनी हे लक्षात ठे वले पाहिजे की व्यापक संघर्षातील ते केवळ एक साधन आहे. लहान चर्चागटांमधील संवादास चालना देण्यासाठी अशा अनुबोधपटांच उत्कृष्ट उपयोग होतो. पण या माध्यमातून लोकांच्या दृष्टिकोसात खोल परिवर्तन घडून येईल अशी अपेक्षा कोणी करूनये. म्हणूनच 'व्हेन फोर फ्रेंड समीट' यासासरख्या अनुबोधपटामुळे हस्तमैथुनाच्या दुष्परिणामांविषयीच्या लोकांच्या समजुती निश्चित बदलतील हे असंभव आहे.

दिग्दर्शक आणि अनुबोधपटातील मुलगे यांच्यामधील समीकरणातील राजकारणाविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले. एका सदस्याने असा अभिप्राय दिला की, त्या मुलग्यांना सूचक प्रश्न वारंवार विचारण्यात येत होते. हे मुलगे कनिष्ठ वर्गातील होते हे सुध्दा निर्दर्शनास आणून देण्यात आले. राहुलने मान्य केले की सरतेशेवटी हा माध्यमावरील ताब्याचा प्रश्न आहे. सध्या तरी वरिष्ठ आणि मध्यम वर्ग यांकडे हा ताबा आहे व त्याव्दरे हे वर्ग इतर म्हणजे कनिष्ठ वर्गाचे प्रतिनिधित्व करतात.

आनंद पट वर्धम यांनी तयार केलेल्या राजकीय अनुबोधपट बंददल त्यांचे सर्वत्र कौतुक झाले आहे. पुरुषत्व आणि जमातवादी हिंसाचार यांमधील संबंधांचा शोध घेणाऱ्या 'फादर, सन अँड होली वॉर' या त्यांच्या अनुबोधपट विषयी राहुलचा काय अभिप्राय आहे अशी विचारणा मंगेश कुलकर्णी यांनी केली. सदर अनुबोधपटातून महत्त्वाच्या बाबीवर प्रकाश पडल असल्याचे मान्य करून राहुल म्हणाले की पट वर्धम ज्यांचे चित्रण करतात त्या लोकांबद्दल पुरेसा आदर दाखविण्यात मात्र ते कमी पडतात. स्वतःच्या पूर्वनिर्धारित राजकीय प्रणालीच्या साच्यात ते लोकांना बसवितात. परिणामी ते ठोकळेबाज प्रतिमा निर्माण करतात; उदा. कष्टकरी वर्ग जमातवादी असूच शकत नाही. लोकांशी खुला संवाद न साधल्याने त्यांचे दृष्टिकोन समजत नाहीत, फक्त दिग्दर्शकाची बांधिलकी समजते.

सामुदायिक कृतीबद्दारे पुरुषी लैंगिकतेचे प्रतिमांकन

कृतीसत्राच्या उत्तरार्धात सहभागी सदस्यांच्या पुरुषी लैंगिकतेविषयीच्या धारणा जाणून घेण्यासाठी 'अभिव्यक्ती'च्या गणेशने एका सुमदायिक कृतीचे आयोजन केले. झाड चेप्रतीक योजून सदस्यांनी त्यात वगेवगेळे तपशील भरले. प्रत्येक तपशील पुरुषी लैंगिकते च्या एका विशिष्ट पैलूचा प्रतीक होता. ते तपशील असे. विठ्ठलप्रभू: कीटकंसा आकर्षित करणारी फुले - अनेक जोडीदारांची ओढ . मधबिका : मुळे - पोषण. संपत : खोड - सामर्थ्य व आधार. राहुल : साल - जबाबदारी. अनुज/ हरीश/कुमार : मुळे - लैंगिकतेचे पायाभूत स्वरूप. मीरा : फांदी - बहुविध दिशा. रेणू : कडु लिंब - जोम आणि कोमलता. मंगेश : पारंब्या - पुनरावर्तन स्वाती : पिवळे पान - क्षणभंगुरत्व. अनिल : लिंबोळी - कडू आणि अखाद्य. प्रसाद, पारंब्या : आधी मुक्त नंतर रुजलेल्या, जबाबदार. आँड्रॉ: पान - निरोगी झाड आणि एक अवयव. लाला जाधव : बी - पुनरुत्पादनाचे साधन. चिन्मय : मुळे - सामर्थ्य. नंदिता : फुलपाखरे आणि पक्षी असलेले झाड - बाहुल्य. अरुण : सूर्य - ऊर्जास्रोत. श्रीलक्ष्मी : माती - अत्यावश्यक पौष्टि कद्रव्य. प्रीती : कोंब - पुरुषी लैंगिकतेविषयीची वाढ तंकुतुहल. वृंदा : मुळे - अगदी लहानपाणापासून पुरुषत्व संकल्पनेची वाढ . गणेश : पान - चैतन्य. प्रसन्ना : शाखा - सगळ्यांना स्त्रिया म्हणजे पाने आणि फुले एकत्र धरून ठेवणाऱ्या; पुरुषत्व सिध्द करण्याच्या अटूट हसातन उद्भवणारीचिंता. नितिन : खोड - स्थैर्य, शांता साठे : संपूर्ण झाड ;बहुआयामी स्वरूप. तुलसी : फळांनी आणि फुलांनी लगड लेलेझाड - एक स्वप्न स्वास्थ्य आणि स्नेह यांचे.

या कृतीबद्दारे पुरुषी लैंगिकतेविषयीचे साधन-लक्ष्यी विचारसरणीसापासून मुक्त असे आकलन प्रकट झाल्याचे मत मधबिकाने नोंदविले. परंतु नितिनला असे वाट लेकी पुरुषत्व जाणून घेण्याच्या या प्रक्रियेत त्याच्या निर्मितीक्षम (फळांचे व फुलांचे मोजकेच) संदर्भ स्वरूपापेक्षा आधारात्मक म्हणून मुळे / खोड यांचे वारंवार उल्लेख) स्वरूपावर अधिक भर देण्यात आला.

लैंगिक शिक्षण : सिंहावलोकन आणि भविष्याचा वेध

लैंगिक शिक्षण याविषयावरील विचारविनिमय आणि चर्चा यांना कृतिसत्रात वराच वाव मिळाला. विविध दृष्टिकोन, सूत्रे आणि अध्यापन पद्धती यांच्या देवाणवेवाणीतून अशा शिक्षणाचे अभ्यासक्रम/पाठ यांचे परीक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सदस्यांचे अनुक्रमे इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषांमध्ये चर्चा करणारे असे तीन गट पाडण्यात आले. चर्चेला मार्गदर्शन करण्यासाठी आणि निष्कर्षाची तुलना करण्यासाठी खालील आराखडा स्वीकारण्यात आला.

- (अ) कार्यक्रमाचे स्वरूप : नाव, स्थळ, वर्ष, कालावधी
- (ब) सदस्यगटाची तपशीलवार माहिती : लिंग, वय, सामाजिक पाश्वर्भूमी.
- (क) दृष्टि कोस, उद्दिष्टे आणि हेतू
- (ड) समाविष्ट विषय व बाबी.
- (इ) लिंगभाव विषयक मुद्दयांचा उहापोह झाला काय? झाला असल्यास कशाप्रकारे.
- (फ) खास करून पुरुषत्वाच्या संदर्भात लैंगिकतेचा विचार.
- (ग) कार्यपद्धती आणि प्रक्रिया.
- (ह) विकसित करण्यात आलेली अभ्याससामग्री आणि साधने
- (य) मूल्यमापनाची पद्धत.

गट वारतयार करण्यात आलेल्या व सादर झालेल्या तक्त्यांचा सारांश खालीलप्रमाणे इंग्रजी भाषा - गटात 'सुसंवाद', 'समा', 'रुवसें', 'मावा', 'ओपन सीक्रेट' या संघटनंशी संबंधित सदस्यांचा अंतर्भव होता.

'सुसंवाद' पुणे येथे १९९८ पासून विवाह-पूर्व शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. १६-२८ या वयोगट हील तरुण, तसेच त्यांचे पालक यांचा सहभाग असलेल्या २०-८० सदस्यांच्या गटांसमवेत या संघटनेचे काम केले आहे. लिंगभावाविषयी सुजाणता, आणि नातेसंबंध व विवाह यांविषयीची समज वाढवितानाऱ्य कौटुम्बिक हिंसाचाराला पायबंद घालणे हे या संघटनेचे उद्दिष्ट असू विवाह ही एक जीवनसरणी आहे हा

विचार संघट नेच्या उपक्रमांवरे रुजविला जातो. स्वतःचा शोध, विवाहाची संकल्पना आणि इतिहास, वैवाहिक जोडीदास्ती निवड , नातेसंबंध, लैंगिकता, आक्रमकता आणि हिंसाचार हे विषय ‘सुसंवाद’ च्या उपक्रमांमध्ये हाताळले जातात. लिंगभाव संबंधित मुद्यांची चर्चा करताना ज्यांवरे स्त्रीपुरुषांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या (उदा. आर्थिक व्यवहारांशी निगडित निर्णय प्रक्रियेतील स्त्रियांचा सहभाग) निर्धारित होतात अशी पारंपारिक संस्कृती तसेच उतरंडीचा रचना यांविषयी प्रश्न उपस्थित करून साचेबंद प्रतिमांना तडा देण्यात येतो. व्यक्तित्व व व्यक्तिविभिन्नता (individual differences) यांचा सहदय स्वीकार आणि सुसंवादास चालना देणे हे संघट नेच्या आस्थेचे इतर विषय आहेत. व्यापक लिंगभावविषयक चौकटीत पुरुषी लैंगिकतेची (लैंगिकता या संकल्पनेत लिंग (sex) व लिंगभाव (gender) या दोन्हीचा समावेश आहे.) चिकित्सा करण्यात येते. विशेषत : एड सचाप्रतिबंध करण्याच्या हेतूने जबाबदार लैंगिक वर्तनावर भर दिला जातो. ‘पुरुषार्थ’ या संकल्पनेत देखील संघट नेता स्वारस्य आहे.

‘समा’ (नवी दिल्ली) ही संस्था आरोग्य आणि लिंगभावासंबंधित बाबी यांवर दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील राज्ये येथे काम करीत आहे. साधारणत: २५ सदस्यांच्या ग्रामीण आणि नागरी गटांसोबत (त्यांपैकी काही स्त्री-पुरुषांचे मिश्र गट) या संस्थेने काम केले आहे. आरोग्यविषयक जाणीव वाढ विणे, हे संस्थेचे एक उद्दिदष्ट होय. आरोग्याच्या या सर्वस्पर्शी संकल्पनेमध्ये जीवनावश्यक अन्नाच्या उपलब्धतेची हमी, सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि संततिनियमन यांचा समावेश होतो. प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये ही ही संघटना कार्यरत आहे. सदर प्रशिक्षणात खालील विषयांचा समावेश आहे : लिंगभाव आणि सामाजिक संरचना, विद्यमान आणि पर्यायी आरोग्य व्यवस्था/सेवा, प्राथमिक आरोग्य, किशोरांचे आरोग्य, लैंगिकता आणि प्रजनन आरोग्य, शरीर साक्षरता, आणि या सर्वांशी निगडि तआर्थिक बाबी. लिंगभेदावर आधारित अन्याय्य श्रमविभागणी, साचेबंद प्रतिमा, तसेच जात, वर्ग, धर्म आणि प्रसार माध्यमे यांच्या आधारे पुरुषप्रधान रचिते (constructs) घड विणाऱ्या प्रक्रिया यांना ही संघटन आव्हान देते. लिंगभावाच्या दृष्टी कोनातून ती पुरुषी लैंगिकतेकडे बघते. पुरुषाच्या समाजनिर्धारित भूमिका आणि त्यातून उद्भवणारे त्यांचे (विशेषत : किशोरांचे) साहसी वर्तन, त्यांच्या इच्छा आकांक्षा, मनोराज्ये (fantasies), आणि वंध्यत्व व हिंसाचार यांसारख्या समस्या हे संघट नेच्या अभ्यासाचे खास विषय आहेत.

‘रुवसेक’ (चंगलपटट, तामिळनाडू) गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहे. शंभर खेड यांतील दलित गटांमध्ये या संस्थेचे काम चालते. इ. स. १९९४ मध्ये तरुणांसाठी एक कार्यक्रम सुरु करण्यात आला. ही संस्था शाळकरी मुले, शाळेबाहेरची मुले आणि कारखान्यांतील तरुण कामगार यांना आरोग्यशिक्षिरे व कृतिसत्रे, दवाखाना, युवक-केंद्र आणि ग्रंथालय या उपक्रमांच्या व्दारे साहाय्य करते. जीवनोपयोगी कौशल्ये, लिंगभावविषयक सुजाणत्व, प्रजनन आरोग्य, विवाहपूर्व / वैवाहिक मार्गदर्शन आणि कायदेविषयक साहाय्य यांचा तिच्या कार्यक्षेत्रात समावेश होतो.. आरोग्याशी संबंधित जाणीव-जागृती तसेच स्वास्थ्य यांचा पाठपुरावा आणि हिंसाचाराला प्रतिबंध या बाबींचा अंतर्भाव संस्थेच्या उद्दिदष्ट अंमध्ये होतो. पुढील विषयांवर काम करण्यात येते. मासिक पाळी आणि प्रजनन, आरोग्य वर्धक स्वच्छ ता (hygiene), पर्यावरण, आत्मविश्वासाची जोपासना, सामाजिक सदाचार (good social habits), प्रणय (romance), स्त्रीपुरुषांमधली नाती, शरीराविषयीचे व स्वतःविषयीचे ज्ञान, विवाह आणि पती/पत्नी यांवदलच्या अपेक्षा. कुटुंबातर्गतसंबंध, मैत्रीची नाती बदलांची चांगल्या प्रकारे जुळवून घेण्याची क्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या संघटनेव्वरे होतो. तिच्या कार्यक्षेत्र पुढील विषय येतात : शरीररचना / शरीरविज्ञान, कुटुंब, जीवनातील स्थित्यंतरे (Life-cycle), नातेसंबंध, सामाजिक वर्तन आणि भावनिक बदल. ‘पुरुषपण’ आणि ‘बाईपण’ अशी सामाजिक रचिते तसेच नव्या कौटुंबिक भूमिका यांवरील चर्चामधून लिंगभावविषयक बाबींचा उहापोह होतो. समलिंगी प्रवृत्तीच्या संदर्भात पुरुषी लैंगिकतेची चिकित्सा केली जाते.

- हिंदी भाषा गटांमध्ये ‘एकलव्य’, ‘सारथी’, ‘महात्मा फुले संस्था’, ‘आकार’ आणि ‘सांगाती’ यांचा समावेश होता.

‘एकलव्य’ (देवास, मध्य प्रदेश) इ.स. १९९६ पासून ‘कौमार्य शिक्षण’ (adolescence education) या क्षेत्रात कार्यरत आहे. दोन सरकारी शाळांमधील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांमध्ये ही संघटना काम करते. संघटनेचा शैक्षणिक उपक्रम पारंभी मुलींपुरताच मर्यादित होता. परंतु मुलग्यांनी मागणी केल्यामुळे त्यांच्यासाठीही तो राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत पुढीलविषयाचा समावेश आहे : लैंगिक विकास, जबाबदार लैंगिक वर्तन, प्रजनन, लिंगभाव, नाती आणि संचाद, अंमली पदार्थांचे व्यसन (substance abuse) तसेच स्वतःचे शरीर, व्यक्तिमत्व, कुटुंब आणि भवितव्य (prospects) यांना समजून घेणे. लिंगभेदावर आधारित श्रमविभागणी, भाऊ आणि बहीण यांना जाणवणाऱ्या सुख दुःखांची कारणमीमांसा, आणि संबंधित सामाजिक

रचिते/साचेबंद प्रतिमा यांविषयीच्या चर्चामधून लिंगभावविषयक बाबी हाताळल्या जातात. जीवन जगण्याच्या कलेचा एक भाग म्हणून लैंगिकतेकडे पाहिले जाते. स्त्रिया आणि पुरुष यांना बरोबरीने प्रगती करता यावी यासाठीलिंगभावात्मक नात्यांतील सुसंवादाला चालना देण्याच्या संदर्भात पुरुषत्वाचा विचार होतो. अध्यापन तंत्रांमध्ये पाठ, गट चर्च, शैक्षणिक सहली, अनुभवांची देवाणघेवाण, वाचन, कथाकथन आणि समवयस्क गट मधील विचारविनियम यांचा अंतर्भव होतो. संघटनेचे या उपक्रमासाठी विकसित केलेल्या शैक्षणिक साधनांमध्ये पुस्तके, भित्तिपत्रे, कोडी आणि चित्रफिटी (slides) यांचा समावेश आहे. अभ्यासक्रमाचे मूल्यमापन करण्यावर कटाक्षअसतो.

‘सारथी’ (पंचमहाल, गुजरात) ही संघटना शाळेत जाणाऱ्या तसेच शालेय शिक्षणास मुकलेल्या १४-२१ वयोगट टील आदिवासी तरुणांमध्ये काम करीत आहे. सामाजिक निर्णयप्रक्रियेमध्ये पुरुषांना अधिक महत्त्वाचे स्थान असल्यामुळे मुलग्यांना सदर उपक्रमात सहभागी करून त्यांना लिंगभावाविषयी अधिक जागरूक केल्याने कौटुंबिक जीवनावर हितकारक व दीर्घकालीन प्रभाव पदू शकेल. कार्यक्रमात पुढील विषय हाताळण्यात येतात : पॅगड वस्थाप्राप्त झाल्यानंतर होणारे शारीरिक बदल आणि नव्या सामजिक अपेक्षा, लैंगिक शिक्षण, लैंगिक व्यवहारातून फैलावणारे रोग, संततिनियमन, नाती, आणि हिंसा. लिंगभेदावर आधारित श्रमविभागणी आणि पितृसत्ताक समाज रचना यांवरील चर्चेव्दारा लिंगभावासंबंधित बाबी विचारात घेतल्या जातात. अध्यापन तंत्रांमध्ये शरीरचनेची ओळख (body mapping), प्रश्नावल्या, खेळ आणि गट चर्चांयांचा समावेश होतो. भित्तिपत्रके, तक्ते आणि चित्रफिटी यांचा शैक्षणिक साहित्य म्हणून वापर होतो. सहभागी सदस्यांचा प्रतिसाद (feedback) आणि अभ्यासक्रमाचे परीक्षण यांव्दरे मूल्यमापन करण्यात येते.

‘महात्मा फुले संस्था’ (बीड, महाराष्ट्र) १९९४ पासून कार्यरत आहे. १८-४५ वयोगट ल, सामान्यतः निरक्षर ऊस कामगारांना संघटित करण्यात संस्था गुंतलेली आहे. या कामगारांच्या आर्थिक हक्कांसाठी संघर्ष हे तिचे मुख्य कार्यक्षेत्र आहे. आरोग्याविषयी जागरूकता जोपासणे आणि आरोग्यसुविधांच्या सुलभरित्या उपलब्ध करणे ही इतर कार्ये होत. स्त्रियांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणे आणि त्यांना साधन संपर्तीवर नियंत्रण मिळवून देणे यांव्दरे स्त्रियांचे सबलीकरण संस्था करते. भाषणे आणि सार्वजनिक सभांमधील विचारमंथन यांच्या जोडीला ही संस्था गाणी आणि पथनाटचे यांसारख्या संपर्काच्या इतर माध्यमांचा ही अवलंब करते.

‘आकार’ ही प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था (media executive) ‘वनांगना’ (उत्तर प्रदेश) आणि ‘ऑक्शन इंडिया’ यांसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या सहकाऱ्याने काम करते. स्त्रियांचे पुरुषांकडून होणारे शोषण आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार, तसेच पुरुषत्व आणि पुरुषी लैंगिकता या अधिक व्यापक समस्या यांमध्ये सदर संस्थेला स्वारस्य आहे. लिंगभावाचे संकल्पनात्मक आकलन संपादन करण्यात संस्था प्रयत्नशील आहे, मात्र लिंगभावाची व्याख्या स्वानुभवाच्या संदर्भात केली जाते, लोकरुढीने पुरुषांना बहाल करण्यात आलेला सत्तेचा अधिकार आणि ते वारंवार अनुभवत असलेली सत्ताहीनता यांमधील आंतरविरोधाच्या अनुषंगे पुरुषत्वाचा वेध घेण्यात येतो. दुसऱ्यांचे ऐकून घेण्याच्या क्षमतेचे महत्त्व आणि सुसंवादासाठीखुल्या व तटस्थ (non-judgemental) व्यासपीठाची निर्मिती यांवर संस्थेच्या संवाद-प्रणालीचा (communication philosophy) भर आहे. चर्चा आणि कृतिसत्रे यांच्या जोडीला रंगभूमी आणि चित्रपट यांसारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो. संस्थेने विकसित केलेल्या अध्ययन साहित्यात प्रामुख्याने व्हिडीओ-फिल्म्सचा समावेश होतो.

‘सांगाती (नाशिक) १३-१६ या वयोगट तीज २४० मध्यम वर्गीय विद्यार्थ्यांमध्ये काम करते. वयात येताना होणारे शारीरिक बदल आणि लैंगिक वर्तनाशी / गैरवर्तनाशी संबंधित बाबी, स्वप्रतिमा (self-image) आणि नातेसंबंध हे विषय संस्थेच्या कार्यकक्षेत येतात. लिंग ही प्राकृतिक कोटी (natural category) आहे तर लिंगभाव हे एक रचित (construct) आहे अशी संस्थेची धारणा आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली सत्रे आणि गटचर्चा यांसारखी अध्यापन तंत्रे तसेच फ्लॅशकार्ड्स, भित्तीपत्रके, नाटके, कठपुतळ्या आणि पुस्तिका यांसारखी साधने सदर उपक्रमात वापरली जातात. प्रश्नावल्यांच्या बदरे मूल्यापन करण्यात येते.

- मराठी भाषा - गटातील सदस्य ‘बृहन्मुंबई महानगरपालिकेचा स्त्रीकेंद्रित आरोग्य प्रकल्प-’, ‘फॅमिली प्लॉनिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ (पुणे शाखा) ‘सेस्पी’ आणि ‘तथापि’.

१९९८ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरील प्रकल्पाब्दारे शाळेत न जाऊ शकलेल्या कुमारवयीन मुलींसाठी एक उपक्रम सुरु केला. या प्रकल्पांतर्गत साधारणतः २० मुलींच्या गटांसाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. प्रकल्प वैज्ञानिक व स्त्रीकेंद्रित दृष्टीकोनातून राबविला जातो. कुमारवयीन मुलींच्या मुख्यत्वे आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करून त्यांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न

करण्यात येतो. प्रजनन संस्थेच्या (reproductive system) विशिष्ट संदर्भात शरीर साक्षरता, मासिक पाळी, लिंगनिश्चिती (sex determination), तसेच लिंगभावाशी आणि कुटुंबाची निगडि तआधिक व्यापक बाबी या प्रकल्पाच्या कक्षेत येतात. कौटुंबिक आणि सामाजिक संदर्भात लिंगभाव प्रक्रिया तपासल्या जातात. प्रस्तुत सामाजिक व शरीरशास्त्रविषयक ज्ञानाशी सुसंगत अशा लैंगिकतेच्या खुल्या आणि सकारात्मक आकलनाचा पाठपुरावा या प्रकल्पादारे होतो. सहभागी अध्ययन (participatory learning), शरीरचनेची ओळख, प्रश्नोत्तरांची सत्रे, अनुभवांची देवाणघेवाण यांसारख्या अध्यापन तंत्रांचा तसेच फिलप-चार्ट्स, भित्तिपत्रके आणि शैक्षणिक खेळ यांसारख्या साधनांचा वापर होतो. प्रश्नावल्यांच्या व्यारे मूल्यमापन केले जाते.

अनंत साठे आणि शांता साठे हे एफ. पी. ए. आय. (पुणे शाखा) या संस्थेव्यारे १९७८ पासून लैंगिकता - शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. शालेय, महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील विद्यार्थी, पालक, शिक्षणक आणि प्रशिक्षक अशा विभिन्न गट स्थोवत त्यांनी काम केले आहे. कुमारवयीन मुलांना भेड सावणाच्या समस्या हेरणे आणि त्या संबंधी माहिती/ज्ञान या मुलांना देणे हे त्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमांचे उद्दिदष्ट आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या विशिष्ट संदर्भात लैंगिकतेची रिती रिवाजांवर आधारित रुपे समजून घेण्याचाही या ज्ञानात समावेश होतो. सदर कार्यक्रमांतर्गत पुढील विषय हाताळले जातात. : प्रजनन संस्थेची रचना आणि कार्ये, लैंगिक विकासात अंतर्भूत असलेले शारीरिक आणि मानसिक बदल, जनावरे आणि माणसे यांच्या लैंगिक जीवनातील फरक, स्त्री-पुरुष नात्यांमधील सौंदर्य, जबाबदारी आणि धोके तसेच या नात्यातील विविध छ टा. पुरुषत्व आणि स्त्रीत्व यासंबंधीच्या वेगवेगळ्या धारणा, सामाजिकीकरणाचे विविध प्रकार आणि स्त्री पुरुषांचे विभिन्न गुणधर्म स्पष्ट करून लिंगभावाचा वेद घेण्यात येतो. पुरुषत्वाच्या साचेबंद सामाजिक प्रतिमांमधून निर्माण होणाऱ्या गैरसमजुती मानवी व्यक्तिमत्वाच्या निकोप विकासाला कशा मारक ठरतात हे स्पष्ट करून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. लैंगिकतेच्या व्यापक व्याख्येत लिंगभेद व लिंगभाव यांचा समावेश करण्यात येतो. स्त्रीत्व व पुरुषत्व दोन्ही अंतर्भूत असलेल्या लैंगिकतेच्या पूर्णार्थने मानवी संकल्पनेवर भर देण्यात येतो. अध्यापन पद्धदती सहभागावर आधारित असून त्यांमध्ये गट चर्चा, प्रश्नोत्तरांची सत्रे, तसेच स्थानिक परिस्थिती/ आस्थेचे प्रश्न यांवर वादविवाद यांचा समावेश होतो. खडू फळयाच्या जोडीला अध्यापन-साहित्य वापरण्यात येते : प्रश्नावल्या, चित्रफिती, पारदर्शिका आणि भित्तिपत्रके सदस्य आणि निरीक्षकांच्या प्रतिसादाच्या अनुसंगे मूल्यमापन करण्यात येते.

विद्ठ लप्रभू १९८२ पासून 'फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडि या' आणि 'कॉन्सिल फॉर सेक्स एज्युकेशन अँड पेरेंटिंग इंटरनॅशलन' अशा संघट नंच्या बदारा लैंगिकता शिक्षणाचे कार्य करीत आहेत. त्यांनी प्रामुख्याने महाविद्यायीन विद्यार्थ्यांच्या गटांमध्येकाम केले आहे. हे गट संख्येने ४० ते १५० या दरम्यान असतात. आकाशवाणी आणि दूरदर्शन, यांनी सादर केलेल्या या विषयावरील कार्यक्रमांत त्यांनी भाग घेतला आहे. एका तरुणीने विवाहाच्या रात्री आत्महत्या केल्याचा वृत्तांत त्यांना कळला तेंव्हा त्यांना या विषयात रस निर्माण झाले. त्यांचा याविषयीचा दृष्टि क्रेन वैद्यकीय आणि प्रतिबंधात्मक आहे. त्यांच्या उपक्रमांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो : आरोग्य, लैंगिकता आणि लिंगभाव, लैंगिक विकासाचे शारीरिक आणि मानसिक पैलू, लैंगिक समस्या, दुराचार आणि लैंगिक व्यवहारातून होणारे रोग व तत्सम धोके, स्त्रीपुरुषांतील भेद तसेच साम्य स्थळे, प्रेम आणि आकर्षण, तरुण-तरुणींमधले नातेसंबंध, जोडीप्राराची निवड, गरोदरपण, आणि जबाबदार पालकत्व. लैंगिक अत्याचारांच्या विशिष्ट संदर्भात लिंगभावाशी निगडि तप्रश्न विचारात घेतले जातात. लैंगितेकडे वैद्यकीय दृष्टीकेसातून पाहिले जाते आणि स्त्री व पुरुष यांच्या लैंगिकतेमधील भेद अधोरेखित करण्यात येतात. अध्यापन पद्धतींमध्ये व्याख्याने आणि प्रश्नोत्तर सत्रे यांचा अंतर्भव होतो. वापरण्यात येणारी अध्यापनसामग्री पुढीलप्रमाणे : चित्रफिती, तक्ते, भित्तिपत्रके आणि मॉडेल्स. सहभागी सदस्यांच्या प्रतिसादाव्दारे मूल्यमापन करण्यात येते.

'तथापि' (पुणे) ही संस्था इ. स. २००० पासून कार्यरत आहे. ती इयत्ता ११ वीतील १५ ते ४५ मुलींच्या गटांसोबत काम करते. संस्थेच्या चार सत्रांमध्ये विभागलेल्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू स्त्रीकेंद्रित शारीर-साक्षरता हा असतो. त्यात पुढील विषयांचा समावेश होतो : स्त्री आणि पुरुष यांची शारीररचना, मासिक पाळी, गरोदरपण, लिंग-निश्चिती, नातेसंबंध, हक्क, सौंदर्याची संकल्पना, आणि देह-प्रतिमा (body image) नातेसंबंधांच्या संदर्भात लिंगभावावर आधारित संबंधांचा विचार करण्यात येतो. पुरुषत्वाच्या संकल्पनेवर विशेष भर दिला जातो. लैंगिकतेची खुली आणि सकारात्मक धारणा अंगिकारण्यात येते. प्रश्नोत्तर सत्रे, कोलाज, खेळ आणि कार्यपाठ यांचा समावेश असलेली सहभागी अध्यापन पद्धती अवलंबिली जाते. कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या/विकसित केलेल्या अध्ययन-सामग्रीमध्ये कोडी, तक्ते आणि शारीर/अवयव यांची विविध मॉडेल्स् अंतर्भूत होतात. चाचण्या व प्रश्नावल्या यांव्हारे मूल्य-मापन केले जाते.

कुमारवयीन मुलांचे पालक : ‘सांगाती’ . ‘अभिव्यक्ति’ च्या अनिता बोरकर यांनी ‘सांगाती’ या गटाच्या कार्याविषयी मांडणी केली. १९९० या दशकाच्या प्रारंभी स्थापन करण्यात आलेल्या ‘सुजाण पालक’ या मध्यमवर्गीय पालकांच्या व्यासपीठातून हा गट उभा रहिला. शिशुंची वाढ आणि विकास यांवर सुरुवातीला सदर व्यासपीठाचे लक्ष केंद्रित झाले होते. शाळा प्रवेशासारख्या संबंधित प्रश्नांवर काम करणारा एक दबाव गट ही भूमिकाही ‘सुजाण पालक’ ने बजावली आहे. या व्यासपीठातून उदयात्ता आलेला गट म्हणून ‘सांगाती’ कुमारांचे व विशेषे करून कुमारवयीन मुलांचे आस्थेचे प्रश्न हाताळतो. या गटातील पालकांनी स्वतःहून पुढाकार (initiative) दर्शवून वीस स्वयंसेविकांचा एक उपगट निर्मिला आहे. सदर स्वयंसेविकांनी वर्षभर तजांकडून प्रशिक्षण प्राप्त करून सहभागी गट स्पष्ट शिक्षण देण्यासाठी एक पाठ संच तयार केला आहे.

या उपक्रमाचा दृष्टीकोन स्त्रीवादी असून जीवनानुभवांचा शोध घेणे आणि यांवर चिंतन करणे अशी दुहेरी क्षमता कुमारांना प्राप्त करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यात पुढील विषयांचा समावेश आहे : प्रजनन आरोग्य, लैंगिक छळ, तसेच मानसिक / भावनिक विकास. १३ ते १६ या वयोगटातील आपल्या मुलांचे प्रशिक्षक ही भूमिका पालकांनी पापा पाडयाची आहे. मुलांच्या कार्यशाळेसाठी तयार केलेला पाठ संच सध्या काही गट घ्रोबर तपासून पाहण्यात येत आहे, शिवाय मुलांसाठी एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे.

‘सांगाती’ च्या उपक्रमाचे घटक खालीप्रमाणे :

१. हम साथ साथ हैं - याव्दारे सहभागी सदस्य व उपक्रम यांचा परिचय करून दिला जातो, तसेच आत्मविश्वास आणि सलोखा वृद्धिंगत करणे, विविध भूमिकांविषयी खुला दृष्टिकोन जोपासणे, अनुभवांची देवाणधेवाण करून त्यांवर चिंतन करणे या उद्दिष्टांचा पाठ पुरावा केला जातो. आदान प्रदान सुलभ व्हावे या हेतूने खेळांचा उपयोग करण्यात येतो.

२. दिल हैं के मानता नही व्दारे आपली ओळख, स्व-प्रतिमा यांची सुस्पष्ट अभिव्यक्ती करण्यास चालना दिली जाते, तसेच आपल्या दिसण्याविषयीच्या खोटच्या समजूर्तीचे (उदा. काळा रंग हे कुरुपतेचे लक्षण समजणे) निराकरण करण्यात येते.

३. अंदर बाहर व्दारे प्रजनन संस्था, पौगंड व्यस्थेतील बदल आणि गर्भनिरोधन यांविषयी कल्पक दृश्य साधनांच्या माध्यमातून प्रबोधन कले जाते.

४. ये भी जान लो यारों व्वारे जबाबदार लैंगिक वर्तन व लहान मुलांचा लैंगिक छळ, यांवर भर देण्यात येतो. तथाकथित वरच्या जातीच्या, मध्यम वर्गीय मुली कुटुंबात होणाऱ्या लैंगिक छ छाविषयी मौन पाळतात, तर निम्नवर्गीय मुली हे वास्तव उघड पणे स्वीकारतात असे दिसून येते.

५. सारे गम सारे सम व्वारे बालगीतांच्या लोकप्रिय गीते आणि नवी, न्याय्य लिंगभाव-संबंधांचा पुरस्कार करणारी गीते यांच्यातील तफावत स्पष्ट करण्यात येते.) माध्यमातून लिंगभाव या संकल्पनेचा परिचय करून दिला जातो, तसेच विविध कार्यपाठ मधून कुटुंबातील लिंगभावावर आधारित श्रमविभागणी आणि व्यापक जातीय लिंगभावावर आधारित भूमिकांचे विभाजन याबाबत विचारास चालना देण्यात येते.

६. हम हैं राही प्यार के व्वारे आकर्षण, मैत्री व प्रेम यांसारखे विविध नातेसंबंध आणि त्यांचे पोत यांचा शोध घेतला जातो.

यासारख्या प्रशिक्षणाची परिणामकारकता मुलींच्या वर्तनातून प्रतीत होते ती सत्तासंरचनेला भिड ण्याच्या त्यांच्या क्षमतेव्वारे, तसेच त्यांच्या मर्यादित का होईना पण अर्थपूर्ण प्रतिकारातून, उदा. परंपरा आणि रुढी याना न जुमानता मासिक पाळीच्या दरम्यान देवळात जाणे, इत्यादी.

सुयोग्य लैंगिक शिक्षण

लैंगिकता शिक्षणासाठी (sexuality education) सुयोग्य अभ्यासक्रम तयार करणे याविषयी विठ्ठल प्रभू यांनी मांडणी केली. महाराष्ट्र राज्य स्त्री आयोगाने असा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते सदस्य होते. विवाहपूर्व गर्भधारणा आणि 'एच.आय.ब्ही.' ची लागण यांचे मुलींमधले वाढते प्रमाण लक्षात घेऊन आयोगाने हे पाऊल उचलले होते. समितीने स्वीड नव यू.एस.ए. येथील यासारख्या अभ्यासक्रमांचे परीक्षण करून एक कच्चा आराखडा तयार केला आणि त्यावर प्रतिक्रिया मागवल्या. अंतिम अहवाल १९९६ मध्ये सादर करण्यात आला.

चित्रफिती सादर करून डॉ. प्रभूंनी पुरुषांची व स्त्रियांची लैंगिकता यांमधील भेद स्पष्ट केले. अनंत साठे यांनी याच माध्यमाव्दारे बदलत्या कौटुंबिक भूमिकांवर विचार मांडले. कौटुंबिकश्रवणविभागानीत स्त्रियांच्या वाट याला येणाऱ्या कष्टप्रद भूमिकेवर त्यांनी भर दिला. पती-पत्नीमध्ये घरगुती कामांची न्याय्य विभागणी होण्याची निकड त्यांनी अधोरेखित केली. यातूनच उभयतांमध्ये खरे साहचर्य निर्माण होईल. शिवाय, पतीने बालसंगोपनात अधिक सहभाग घेतल्यास त्याला पितृत्वाचा अर्थपूर्ण आीण समृद्ध अनुभव प्राप्त होईल.

अनंत साठे यांनी कौमार्य शिक्षणाच्या (adolescence education) क्षेत्रातील शासकीय उपक्रमांच्या अनिश्चित स्थितीचा आढावा घेतला. कौमार्य शिक्षणाची संकल्पना 'एन.सी.ई.आर.टी. च्या लोकसंख्या शिक्षण विभागाने (Population Education Cell) प्रथम १९८५ मध्ये मांडली. १९९३ मध्ये या विषयावर एक राष्ट्रीय परिसंवाद भरविण्यात आला. व त्यामधून अध्यापन साहित्याची निर्मिती झाली. कौमार्य शिक्षणाला मुख्य अभ्यासक्रमात पूरक (co-curricular activity) स्थान देण्यात आले व त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश झाला : पौगंड घस्थेत घडू नयेणारे शारीरिक /मानसिक / सामाजिक बदल, स्त्रीपुरुष समानता, मानवी पुनरुत्पादन, जबाबदार पालकत्व, व्यसनाधीनता तसेच लैंगिक व्यवहारांतून होणारे रोग व विशेष करून 'एड्स' यांसारखे धोके टळण्याची गरज. कौमार्य शिक्षणाच्या घट कांवी विभागणी करून त्यांचा विविध अभ्यास विषयांमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणास (Supervisor training) प्रारंभ झाला असून शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठीपाठ संच तयार करण्यात आले आहेत. कालांतराने अनेक शिक्षक वर आलेल्या नाजूक बाबी गाळतील असे दिसते. शाळांमधून एड स्क्रिप्टियी जाणीव जागृती व्हावी यासाठीशासनाने

आयोजितेल्या कार्यक्रमाची हीच गत झाली आहे. म्हणून स्वयंसेवी संस्थांनी या क्षेत्रात अधिक सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.

बहुतांश शाळा शासकीय असल्यामुळे याबाबतीत स्वयंसेवी संस्था स्वतंत्रपणे फारसे कार्य करू शकणार नाहीत असे मत अरुणने व्यक्त केले. हिंदुत्वादी शक्तींचे शासनावर नियंत्रण असताना त्यावर विसंबंधातील धोक्याचा रेणू यांनी उल्लेख केला. ‘एकलव्य’ या संघटनेशासकीय शाळांसोबत यशस्वी रित्या काम केल्याचा दाखला देऊन मीराने स्वयंसेवी संस्था व शासन यांच्यातील सहकार्याची शक्यता अधोरेखित केली. जबाबदार वर्तनाचे धडे मुलग्यांना द्यावेत असे मुलींनी शाळा चालकांना सुचिवल्याची उदाहरणे असल्याचे सांगून अनंत साठे म्हणाले की यावरून विशिष्ट शाळांमध्ये स्वयंसेवी संस्थांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी शक्यता सूचित होते.

हरीश सदानी यांनी ‘मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अब्यूज’ (मावा) या संस्थेचा परिचय करून दिला. १९९३ मध्ये वर्तमानपत्रातील एका जाहिरातीव्वारे पुरुषांना स्त्रियांवरील अत्याचारास प्रतिबंध करण्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या जाहिरातीला २०५ पुरुष वाचकांनी सकारात्मक सप्रतिसाद दिला व त्यांपैकी वयाने सर्वांत लहान होता, तो इयत्ता ९ वीतील एक विद्यार्थी. यांमधून मुख्यत्वे करून मुंबई-स्थित व्यावसायिकांचा समावेश असलेला एक मध्यवर्ती गट स्थापन करण्यात आला. सध्या या संस्थेच्या केंद्र स्थानी १५ स्त्रिया व पुरुष आहेत. पण संस्थेपाशी पूर्णविळ कार्यकर्ते नाहीत किंवा स्वतंत्र कार्यालय नाही. प्रारंभी कुटुंबंतर्गत हिंसा हा ‘मावा’च्या आस्थेचा मुख्य प्रश्न होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये संस्थेने पुढीलप्रमाणे कार्यक्रम हाती घेतले आहेत : तज्ज्ञांकरवी मार्गदर्शन आणि जाणीव-जागृती, भारतीय दंड विधान संहितेच्या ‘४९८ अ’ या कलमाचा गैरवापर होत असल्याचा पुरुष हक्क संरक्षण समितीने केलेला आरोप व त्यातून उद्भवलेले वाद यांसारख्या प्रश्नांवर चर्चा घड कू आणणे, स्त्रियांच्या गट कंडे सहकार्य संबंध जोडणे, आणि ‘पुरुष उवाच’ पुणे या समविचारी गट सेव्हत १९९६ पासून ‘पुरुष स्पंदन’ हा दिवाळी अंक प्रकाशित करणे.

‘पुरुष स्पंदन’ या वार्षिकाचे आजतोवर पाच अंक प्रकाशित झाले आहेत. पुरुषांची बदलती जवीनसरणी व त्यांचे प्रश्न यांमध्ये सदर अंकांव्वारे अर्थपूर्ण अंतदृष्टी व्यक्त झाल्या आहेत. या नियतकालिकाला चौफेर मान्यता प्राप्त झाली असून त्याला पारितोषिके मिळाली आहेत. त्याच्या वाचक वर्गात स्त्रियांचा समावश आहे. मुंबई - स्थित ‘अक्षरा’ या स्त्रियांच्या संस्थेसोबत ‘मावा’ने महाविद्यालयीन विद्यार्थींसाठी

भित्तिपत्रकाचा उपक्रम चालविला आहे. व त्याव्दारे या विद्यार्थ्यांना विविध प्रश्नांवर विचार करण्यास उद्युक्त केले जाते. हे प्रश्न पुढीलप्रमाणे : जोडौदागांची निवड करताना प्रस्तुत ठरणारे निकष, प्रेयसीने नकार दिला या कारणास्तव तिला दुखपत करण्याची किंवा ठार मारण्याची पुरुषी प्रकृती, आणि ‘वट सावित्री’ सारख्या प्रथांचा फोलपणा. इच्छित संदेश अधिक लोकांपर्यंत परिणामकारक रित्या पोहचवण्यासाठी ‘मावा’ने ध्वनिमुद्रिका आणि पथनाट यथांसारख्या इतर माध्यमांचा वापर केला आहे. ‘ॲसिड’ हल्ल्याची शिकार ठरलेली तरुणी दिसी खन्ना हिला साहाय्य देण्यासाठी निधी जमविण्याची यशस्वी मोहीम देखील संस्थेने चालवली.

पुरुषांचे परिवर्तन : सिद्धांत आणि व्यवहार ...

सहभागी सदस्यांच्या वरील मांड णीवर भाष्य करताना रेणूने पुढीलप्रमाणे मुद्रदे उपस्थित केले. ज्या विविध संस्थांचा परिचय करून देण्यात आला त्यांच्या कार्याचे स्वरूप पाहता त्यांनी सहभागी दृष्टिकोन तसेच संवादातून अध्यापन स्वीकारल्याचे दिसून येते. परंतु ‘अधिकार / हक्कावर’ आधारित दृष्टीकोमाचा अभाव आढळतो. पुरुषांना आपल्या कार्याचा केंद्रबिंदू मानणारी केवळ एक संस्था असून एकूणच पुरुषत्वाच्या प्रश्नाविषयी मौन पाळले जाते असे जाणवते. लैंगिकता, लिंगभाव व पुरुषत्व याविषयीच्या संकल्पना आणि त्यांचे सुख, कल्पना विलास (fantasies) व वासना (desire) यांच्याशी असलेले परस्परसंबंध यांवर अधिक चिंतन झाले पाहिजे. कुमारांच्या लैंगिकतेकडे एक धोका किंवा जोखीम म्हणून नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते व परिणामी तिच्या नियमनावर कटाक्ष असतो. लिंगभावावर आधिरित भूमिका, स्त्रीपुरुषांमधली श्रमविभागणी यांवर भर दिला जातो. पण संसाधनांची उपलब्धता व त्यांच्यावरील नियंत्रण तसेच लिंगभाव आणि वर्ग यांच्यातील दुवा यांकडे दुर्लक्ष होते. सत्तासंबंधांची पुरेशी संकल्पनात्मक चिकित्सा केली जात नाही.

कुमारवयीन मुलींकडे ज्या प्रमाणात लक्ष पुरविले जाते व त्यांना मार्गदर्शन मिळते त्या प्रमाणात या गोष्टीमुलग्यांच्या वाट याला येत नाहीत याचा अरुण डोळेकेंनी निर्देश केला. हा असमतोल दूर केला पाहिजे. विद्ठलप्रभूंनी यास दुजोरा देऊन सांगितले की अशा मार्गदर्शनाअभावी मुलग्यांना मनस्ताप होतो व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर देखील विपरीत परिणाम होतो.

लैंगिक शिक्षणाला मार्गदर्शक ठेल अशा व्यापक दृष्टीकोमाची गरज नितिनने अधोरेखित केली व असा दृष्टीकोम आढळतनसल्याचे सांगितले. आदर्श

समाज-व्यवस्थेचे एक दर्शन या उपक्रम समाविष्ट झाले पाहिजे. यामुळे पावलो फ्रेरेच्या विचारसरणीशी सुसंगत अशी शिक्षणप्रणाली घडविता येईल. लैंगिकतेविषयी प्रतिबंधात्मक नव्हे तर सकारात्मक दृष्टि कोम बाळगला पाहिजे असे मत मीराने व्यक्त केले.

सहभागी सदस्यांच्या मनात पुरुषत्वाशी निगडि त असेले शब्द त्यांनी सांगावेत अशी सूचना राहुलने केली. मर्दनगी, सत्ता, हिंसा, पाप यांसारखे शब्द उत्तरादाखल सांगण्यात आले. सहभागी सदस्यांपैकी कोणत्याही एका पुरुषाने सत्ताप्राप्ती आणि सत्ताविहीनता यांच्याशी संबंधित आपले पहिले वहिले अर्थपूर्ण अनुभव कथन करून त्यांविषयी इतरांशी चर्चा करावी असे यानंतर राहुलने सुचिविले. प्रसादाने पुढे कारधेऊन सांगितले की पहिला पगार हाती पड ला केहा आपणास सत्ताप्राप्तीचा प्रत्यय आला तर मनाजोगता शिक्षणक्रम निवड प्यात वडि लांसी आड काठीआणली तेंव्हा सत्ताविहीनता अनुभवली. पुरुषत्वामध्ये विभिन्न अनुभवांचा अंतर्भव होतो म्हणून त्याची व्यापक संकल्पना स्वीकारली पाहिजे यावर राहुलने भर दिला. मुख्य म्हणजे पुरुषदेखील सत्ताविहीनता अनुभवतात याची दखल घेणे आवश्यक आहे. सत्ता संपादनाचा अधिकार आपणास आहे असे त्यांना वाट तेहे खरे, पण अनेकदा त्यांना सत्ता गाजविणे अशक्य होते व यातून आंतर्विरोध उद्भवतात. समलिंगी, निम्नवर्गीय, खालच्या जातीचे, तसेच शारीरिक दृष्ट यादुर्बल मुलगे/पुरुष यांना सदर आंतर्विरोधांची अधिक झळ बसते. हे लक्षात घेऊन न्याय्य लिंगभावसंबंधांस अनुकूल असे नवे राजकारण घडविले पाहिजे.

पुरुषांना प्राप्त झालेले तथाकथित अधिकार (उदा. मालमत्तेचा अधिकार) एका अर्थाने समाजाने त्यांच्यावर लादलेली ओङ्गी असून त्यांना ही ओङ्गी वागवावी लागतात असा अभिप्राय अरुणने दिला. पुरुषांना यांपैकी काही अधिकारांवर पाणी सोडून ते स्त्रियांकडे सापवावे लागतील आणि मग कदाचित त्यांसोबत येणारी ओङ्गी स्त्रियांना वागवणे भाग पड ले. सार्वजनिक क्षेत्रामध्ये उदा. कामाच्या ठिकाणी पुरुषांच्या वाटच्याला येणार अपमान आणि सत्ताविहीनता अनेकदा व्यक्त होत नाही किंवा त्यांची दखल घेतली जात नाही अशी पुस्ती अनील अरोरा यांनी जोडली. ‘अधिकारांचे ओङ्गांशी कसे समीकरण करता येईल?’ असे स्वातीने विचारले. सत्तासंबंधांचा वर्गाशी संबंधित अर्थ लक्षात घेण्याची गरज तुलसीने व्यक्त केली. सत्ता आणि सत्ताविहीनता यांच्या घट्ट विणीतून घडलेल्या पुरुषत्वाच्या प्रत्यक्ष अनुभवाचे सजग परीक्षण आपल्या सैधांतिक बैठ कीस करणीभूत असल्याचे राहुलने सांगितले. सत्तेचे भौतिकेतर आधार

(non-material bases) आणि बदलते संदर्भ यांच्या अनुषंगाने तिची व्याख्या करण्याची गरज रेणूने अधोरेखित केली.

मातृवंशी समाजातील पुरुषत्वाच्या जड णघडणीचा देखील विचार झाला पाहिजे असे मत चिन्मयने मांडले. उत्तर भारतातील ठाकूरांसारख्या तथाकथित पितृसत्ताक जमार्टींमध्ये सुध्दा कुटुंबात अनेकदा स्त्रियाच्या हाती अधिक सत्ता असते, शिवाय या प्रदेशातील पुरुषांना पार पाडाव्या लागणाऱ्या मर्दानगीशी निगडि त भूमिकांमध्ये स्वकीय स्त्रियांच्या संरक्षणाची जबाबदारी अंतर्भूत आहे, आणि यातूनच त्यांचे प्रसिध्द हिंसक वर्तन उदभवते. या पुरुषांना प्रचंड ताण सोसावा लागतो आणि त्यातून येणाऱ्या क्लेशामुळे अनेक जण व्यसनाधीनता, छंदफंद आणि शक्तिपात यांना बळी पड तात. पुरुष स्वकीय स्त्रियांचे केवळ संरक्षण करतात असे नव्हे, ते स्त्रियांवर जुलूम जबरदस्तीदेखील करतात असे यावर अनुजने सांगितले व बालिकांवर होणारा लैंगिक अत्याचार हे याचे ठळक उदाहरण असल्याचे सांगितले. पुरुषत्वाच्या विभिन्न रूपांचा शोध घेण्याचे महत्त्व व रेणूने पुन्हा अधोरेखित केले. पुरुषत्वाचा इतिहास समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असे संपत्ते सुचिविले. ‘मनुस्मृती’ने खास पुरुषांसाठी योजिलेल्या नियमांचे आकलन या संदर्भात उपयुक्त ठरेल.

भावी उपक्रमांविषयीच्या खुल्या चर्चेव्वारे अनेक सूचना मांडण्यात आल्या. लिंगभाव/लैंगिकता यांविषयीच्या कार्याला समतेवर आधारित आणि मानवतावादी समाजाच्या आदर्शाची बैठ कअसली पाहिजे. चिरंतन विकासाचा दृष्टीकोनही या कार्याला एक चौकट देऊ शकते. सर्वमान्य असा दृष्टीकोन असंभव असला तरीही काही सामाईक आस्थेचे प्रश्न पुढे येणे गरजेचे आहे. वैज्ञानिक दृष्टि कोनालाचालना देऊन या उपक्रमाला योग्य वैद्यकीय ज्ञानाचा भक्कम आधार दिला पाहिजे. कुठल्याहीप्रकारे टीक्का न करता, सहभागी आणि गतिशील दृष्टि कोसे अंगिकारणे आवश्यक आहे. अध्यापन पध्दती व साहित्य यांच्या संकलनास प्रोत्साहन दिले पाहिजे.

आपसातले सहकार्याचे संबंध वाढवून आणि संशोधनाव्वारे मानवी तसेच माहितीपर संसाधनांचे संघटन करण्याची गरज आहे. विविध व्यवसायांमधील आस्थेवाईक व्यक्तींना एकत्र आणणे विशेष फलदायी ठेणू. पथनाट य, जाहिरात मोहिमा, दृक्श्राव्य माध्यमांतील चर्चा/बातचीत यांसारखे कार्यक्रम एफ.एम. रेडी ये तसेच इंटरेन्ट आणि एकूणच प्रसारमाध्यमांव्वारे उपलब्ध होणाऱ्या संधी या सर्व मार्गानी लोकशिक्षण तसेच माहितीचा प्रसार यांचा कसून पाठ पुणवा केला पाहिजे. जेणे करून यांना स्वतःच्या प्रस्तुत

अनुभवांचा यथोचित वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल अशा रीतीने प्रशिक्षकांना विशेष करून पुरुष प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे.

ज्यांकडे विशेष लक्ष पुरविणे आवश्यक आहे असे प्रश्न पुढीलप्रमाणे : एड स्ट्री निगडि त समस्या, मुलांवरील लैंगिक अत्याचार यास मुलगे ही बळी पडू शकतात हे ध्यानात असले पाहिजे, जिथे कुमारवयीन मुलांना स्वतःचा शोध घेता येईल अशी सुरक्षित व्यासपीठ (safe spaces) तयार करणे, मुलांच्या संगोपनात पित्याला सहभागी करून घेणे, पुरुषत्वाची रचना आणि जडण घडण यांविषयी जिथे पुरुष चिंतन करू शकतील अशी व्यासपीठे निर्माण करणे व टिक्कणे, पुरुष आणि स्त्रीच्या लैंगिकतेशी संबंधित आदर्श व वास्तव तपासून पाहणे, तसेच स्त्रीवाद आणि पुरुषांचे नव्याने उपस्थित होणारे प्रश्न यांमध्ये खेरेखुरे तणाव समर्थपणे हाताळणे. प्रत्येक सहभागी सदस्याने आपणास चालविता येईल असा एखादा कार्यक्रम निवडू नत्याचा पाठप्रावा करावा.

सत्राच्या शेवटी

समारोपाच्या सत्रात सहभागी सदस्यांनी कार्यशाळेविषयीच्या आपल्या मतांची देवाणघेवाण करावी असे आवाहन करण्यात आले. प्रत्येकाने कार्यशाळेचा आपण अनुभवलेला एक सकारात्मक आणि एक नकारात्मक पैलू निवडू नत्यांची कार्डशीट वर नोंद करावी असे सुचिविण्यात आले. प्रत्येक मुददयावर खुली चर्चा व्हावी या हेतूने सदर कार्डशीट स्गोळा करून त्या सूचना फलकावर लावण्यात आल्या. यांपैकी काही निरीक्षणे / नोंदी खालीलप्रमाणे.

सकारात्मक

- सत्ता आणि सत्ताविहीनता यांची घट टवीण असलेल्या पुरुषत्वाची संकल्पना, पुरुषी अस्मितेशी निगडि तइतर प्रश्न, तसेच लैंगिकतेसंबंधीचे प्रश्न समजून घेण्याची ही एक संधी होती.
- लैंगिकतेविषयी तांत्रिक माहिती, विशेष करून विठ्ठलप्रभूनी स्लाइड्सव्हारे केलेली मांडणी यांचा आमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित कामात निश्चित उपयोग होईल.
- या प्रश्नासंबंधी इतरांचे कार्य, त्यांची कार्यपद्धती आणि दृष्टीकोर्त्त यांविषयी माहिती मिळाली.
- आमच्या कार्यविषयी चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले, तसेच गट चर्चेचा लाभ घेता आला. विविध प्रकारच्या क्षेत्रीय कार्यातून उद्भवलेल्या कल्पना / विचार यांच्या देवाणघेवाणीतून अनेक व्यावहारिक प्राप्त झाल्या.

इतरांच्या अनुभवाचा परिचय होऊन त्याव्दारे स्फूर्ती मिळाली आणि भविष्यकालीन कार्यास उपयोगी अशी दिशा मिळाली. लैंगिकता शिक्षणाच्या क्षेत्रातील आपल्या भूमिकेचा विचार करण्याची संधी मिळाली व दृढ एकोप्याचा प्रत्यय आला.

गेल्या बैठ कीच्यातुलनेने सदर बैठकीची उद्दिष्टे आणि कार्यक्रम यांमध्ये अधिक सुस्पष्ट ता होती. विचारांच्या देवाणघेवाणीस अधिक वाव मिळाला व परिणामी प्रस्तुत प्रश्नांचे जास्त नेमके आकलन प्राप्त झाले.

नवे सदस्य सहभागी झाले, शिवाय जुन्या सदस्यांपैकी बहुतेकांनी सहभाग घेतला. पुरुष सदस्यांच्या संख्येत भर पड ली. पूर्वी प्रमाण १२:१५ असे होते ते १७:१३ एवढे वाढले.

नकारात्मक

व्यासपीठ उपलब्ध असूनही काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली नाही.

नव्याने पुढे येणाऱ्या विषयांवर सखोल चर्चा करण्यासाठी पुेसा वेळ नव्हता.

मध्यवर्ती संकल्पनांची व्याख्या करण्याची गरज लक्षात घेतली गेली नाही.

वादविवाद जास्त मुद्देसूद होण्याची आवश्यकता होती.

मोजक्याच सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. कमी बोलणाऱ्या सदस्यांकडे लक्ष पुरवून त्यांना सक्रिय सहभाग घेण्यास प्रवृत्त केले पाहिजे.

पुरुषी अस्मिता, मूळ्ये आणि सामाजिक दुवे यांसारख्या व्यापक प्रश्नांच्या तुलनेने कुमारांच्या लैंगिकतेकडे खूपच जास्त लक्ष पुरविण्यात आले. भविष्यात या प्रश्नांची अधिक काळजीपूर्वक चिकित्सा व्हायला हवी.

बहुतांश प्रश्नांसंबंधीची चर्चा अपूर्ण राहिल्याचे जाणवले. रविवार सकाळच्या सत्राची (अभ्यासक्रमाविषयीच्या सांधिक कार्याचे सादरीकरण) एकूण कार्यशाळेशी व्यवस्थित सांधेजोड न झाल्याने वेळापत्रकात समाविष्ट असलेला एक कार्यक्रम रद्द करावा लागला.

सहभागी सदस्यांच्या आस्थेचे प्रश्न आणि अंतर्दृष्टी यांविषयीच्या पहिल्या सत्रातून कार्यशाळेची कार्यक्रमपत्रिका विकसित करता आली असती. पुरुषी लैंगिकतेशी निगडि तसैध्दांतिक वादविवाद, तसेच तिचे स्त्रीवाद आणि लिंगभाव यांच्याशी असलेले दुवे यांसारख्या अनेक प्रश्नांवर व विषयांवर चर्चा होऊ शकली नाही.

पुरुषी लैंगिकता आणि अस्मिता यासारख्या महत्त्वपूर्ण आणि संवेदनाक्षम पण बहुशः दुर्लक्षित प्रश्नांसंबंधी झालेली चर्चा आणि विचारविनिमय भविष्यात निश्चितच उपयोगी पडेल असे सर्वसाधारण मत सहभागी सदस्यांनी व्यक्त केले.

सहभागी सदस्यांची यादी

पत्ता

१. ए. कुमार (रुवसेक)
१९९-ए, नेहरु नगर, पो. वल्लम
चैगलपट्टू, तामिळनाडू - ६०३००२
२. डॉ. अनंत साठे (एफ. पी. ए. आय.)
२, स्वानंद, प्रभात रोड गळी क्र. ६
एरंड वणे, पुणे - ४११००४
महाराष्ट्र
३. श्री. अनील सारी अरोरा
३, अनुपम - बी, १०००/१ प्रशांत
नगर, नवी मुंबई,
पुणे - ४११०३० महाराष्ट्र
४. श्रीमती अनिता बोरकर,
संगाती/अभिव्यक्ति
३१ ए- आनंदवाली शिवार, कल्याणी
नगर, गाणगापूर रोड ,
नाशिक - ४२२००५, महाराष्ट्र
५. श्रीमती अनुज कपिलाश्रमी, समा,
जे - ५९, दुसरा मजला, साकेत,
नवी दिल्ली, ११००१७
६. श्री. अरुण डोलके, ओपन सिंक्रेट ,
'साक्षी', १८/७ उज्ज्वल नगर,
वर्धा रोड , नागपूर - ४४००२५
महाराष्ट्र
७. श्रीमती अँड्रीफनाडि स, तथापि,
४२५ डी.पी. - ७७, मुकुंदनगर,
टिम्रवि कॉलनी, पुणे - ४११०३०
महाराष्ट्र

दूरध्वनी

- दूरध्वनी-०४११४-३०६८२ (आॅ)
email - <ruwsec@vsnl.com>
- दूरध्वनी-०२०-५६७६४४२
email - <makdhan@vsnl.com>
- दूरध्वनी-०२०-४३२९६४०
email - <anilsaari@vsnl.net>
- दूरध्वनी-०२५३-५७९००५
email - <amdnsk@vsnl.com>
- दूरध्वनी-०११-६८५००७४
०११-६९६८९७२ (आॅ)
email - samasaro@nda.vsnl.net.in
- दूरध्वनी-०७१२-२६०७०९
email - <aaasn@nagpur.dot.net.in>
- दूरध्वनी-०२०-४२७०६५९ (आॅ)
०२०-६८७९८७५ (घ)
email - <tathapi@vsnl.com>

- | | |
|---|---|
| ८. श्री चिन्मय देवरथ, सारथी, पो.गोधरा
(पश्चिम), लुनावाडा ता. सातरामपुर,
जि. पंचमहाल - ३८९२३०, गुजरात | दूरध्वनी-०६७५-३९३०६ (आँ) |
| ९. श्री. दिनेश शर्मा
एकलव्य फील्ड सेंटर
३३, साकेत नगर,
देवास, ४५५००१ मध्य प्रदेश | दूरध्वनी - ०७२७२-२३४९६
०७२७०-४४१२३
email - <ekalavyad@yahoo.com> |
| १०. श्री. गणेश मांडेकर, अभिव्यक्ती,
३१ ए - आनंदवली शिवार,
कल्याणीनगर, गाणगापूर रोड ,
नाशिक - ४२२००५
महाराष्ट्र | दूरध्वनी-०२५३-३४६१२८
०२५३-३४६१३८
email - <amdnsk@vsnl.com> |
| ११. श्री हरीश पटेल, सारथी,
पो. गोधरा (पश्चिम) व्वारा -
लुनावाडा, ता. सातरामपुर,
जि. पंचमहाल ३८९२३०
गुजरात | दूरध्वनी-०६७५-३९३०६ |
| १२ . श्री. हरीश सदानी, मावा,
(मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अँब्यूज़)
१२ ए, परिश्रम बिल्डिंग, भंड एर गल्ली,
एल. जे. रोड , महिम,
मुंबई - ४०००१६ महाराष्ट्र | दूरध्वनी -०२२-४३६०३१
(ग्लॅक्सो) ०२२-४९३३८७१
email - <hsadani@yahoo.com> |
| १३ . श्री. लाला जाधव,
महात्मा फुले संस्था,
रायमोहा, जि. बीड - ४१४२०५
महाराष्ट्र | दूरध्वनी -०२४४२-५८४१३ |
| १४. श्रीमती माधविका नायक,
आय सी आर ड ल्यू
एन - १२६/२ रा मजला,
ग्रेट रैकेलास, नवी दिल्ली - ११००४८ | दूरध्वनी- ०११-६४६८४९५
०११-६२८३९३३ (आँ)
email - <icrw(@ndf.vsnl.net.in)> |

१५. डॉ. मीरा सद्गोपाल
रेणुप्रकाश - ए / ३ रा मजला,
८१७, सदाशिव पेठ ,
पुणे - ४११०३०. महाराष्ट्र
१६. श्रीमती नन्दिता अंबिके
योगेश्वरी अपार्टमेंट्स, २ रा मजला
२७/१अ, एरंड वणे पुणे ४, महाराष्ट्र
१७. श्री. मंगेश कुलकर्णी,
एफ.एस. आय. एम.
११-सी, सरस्वती बाग,
जोगेश्वरी (पूर्व) मुंबई - ४०००६०
महाराष्ट्र
१८. श्री. नितीन परांजपे, अभिव्यक्ती,
३१-अ, आनंदवलजी शिवार,
कल्याणीनगर, गाणगापुर रोड ,
नाशिक - ४२२००५ महाराष्ट्र
१९. श्री प्रसाद तोरसकर. एम.पी.ड लब्ध
हेल्थ सेंटर अँड म्युनिसिपल
डि सेंसरी, भारत नगर, बांद्रा,
मुंबई - ४०००५१ महाराष्ट्र
२०. श्रीमती प्रसन्ना इनवल्ली, सुसंवाद,
ब-५, साकेत अपार्टमेंट्स,
१ ला मजला कर्वे नगर ,
पुणे - ४११०५२ महाराष्ट्र
२१. श्रीमती प्रीती नेवकर, अभिव्यक्ती,
३१-अ, आनंदवली,
कल्याणीनगर, गाणगापुर रोड ,
नाशिक - ४२२००५ महाराष्ट्र
२२. श्री. राहूल रौय, आकार,
अ-११, गुलमाहेर पार्क,
नवी दिल्ली - ११००४९
- दूरध्वनी- ०२०-४४७०३१४
०२०-४२७०६५९ (आॅ)
email - <miradakin@vsnl.net>
- दूरध्वनी- ०२०-५४४०१७५, ४३३०७४७
email - <prasadmirasdar@vsnl.net>
<nandita_ambike@yahoo.com>
- दूरध्वनी- ०२२-६३४२६२३
०२२-८३६८६७४
email - <mangeshkul@vsnl.com>
- दूरध्वनी- ०२५३-३४६१२८(आॅ)
०२५३-५७९००५
email - <amdnsk@vsnl.com>
- दूरध्वनी- ०२२-५९०६९८३
०२२-६१६२४३६ (आॅ)
email - <wchpadmin@vsnl.net>
- दूरध्वनी- ०२०-५४६०६५८
०२०-५४३२३५१
email - <susamvad@rediffmail.com>
- दूरध्वनी- ०२५३-३४६१२८
०२५३-३४६१३८
email - <amdnsk@vsnl.com>
- दूरध्वनी- ०११-६५१५१६१
email - <aakar@del3.vsnl.net.in>

२३. श्रीमती रेणु खन्ना, सहज,
१ तेजस अपार्टमेंट्स,
५३ - हरिभक्ती कॉलनी,
जुना पेंड्रा रोड ,
बडाद १ - ३९०००७ गुजरात
२४. श्री. संपत काळे आर. एस.सी.डी.
अ १५ दीपक पार्क-कल्याणी नगर
कॉर्नर, येरवडा, पुणे - ४११००६
महाराष्ट्र
२५. डॉ.शांता साठे
२, 'स्वानंद', प्रभात रोड , गल्ली - ६
एरड को, पुणे - ४११००४, महाराष्ट्र
२६. श्रीमती श्रीलक्ष्मी, रुवसेक
(रुल बुमेन्स सोशल एज्युकेशन
सेंटर), १९९ - अ, नेहरु नगर,
वलम पो. ऑ. चेंगलपट्टू, कृ३००२
तामिळनाडू
२७. श्रीमती स्वाती पोगुर्लेकर,
ड ब्ल्यू.सी.एच.पी.
(बुमेन सेंट डहिल्थ प्रोजेक्ट) ,
बी एम सी बिल्डिंग, १ ला मजला,
नेहरु रोड ,विले पार्ले (पूर्व)
मुंबई - ४०००५७, महाराष्ट्र
२८. श्री. तुलसी परब
व्हारा-डॉ, कंना सोनलकर, रीडर
अर्थशास्त्र विभाग
डॉबी.आंबेडकर मराठ वड १ क्षिणीठ,
औरंगाबाद - ४३१००२ महाराष्ट्र
- दूरध्वनी- ०२६५-३४०२२३
email - <chinu@wilnetonline.net>
- दूरध्वनी- ०२०-५४६५६३९
०२०-६६८९२१३ (ऑ)
- email - <rscdpune@vsnl.com>
- दूरध्वनी- ०२०-५६७६४४२
email - <makdhan@vsnl.com>
- दूरध्वनी- ०४११४-३०६८२
email - <ruwsec@vsnl.com>
email - <sri_lucky@yahoo.com>
- दूरध्वनी- ०२२-८०९०४१४
०२२-६१६२४३८
०२२-६१८६६०७
email - <wchpadmin@vsnl.net>
- email - <tulsiparab@rediffmail.com>

२९. डॉ. विठ्ठल प्रभू, सी.एस.ई.पी.आय.दूरध्वनी- ०२२-४४५२०६५
(कैन्सिल फॉर सेक्स एज्युकेशन) ०२२-४२२१८६७
अँड पर्टिंग इंटरनेशनल) email -
२ सी शिव सागर, पी. नाईक रोड , <vithal_prabhu@hotmail.com>
शिवाजी पार्क, मुंबई - ४०००१६
महाराष्ट्र
३०. श्रीमती वृंदा वझे, तथापि ट्रस्ट , दूरध्वनी- ०२०-४२७०६५९
टिमिकॉलनी, email - <tathapi@vsnl.com>
४२५/७७ डी.पी, मुकुंदनगर,
पुणे - ४११ ०३०, महाराष्ट्र
-

शब्द संज्ञांचा कोश आणि लघुरुपे

ए.एन.एम - परिचारिका दाई, सरकारी आरोग्य केंद्राशी संलग्न

एकलव्य - नवीन शैक्षणिक उपक्रमासाठी अशास्त्रीय संस्था, मध्य प्रदेश मध्ये अनेक केंद्र एफ.एल.ई - कौटुंबिक जीवन शिक्षण, एक संज्ञा, यात 'लैंगिक शिक्षण'चा अंतर्भाव होतो.

एफ.पी.ए.आय. - भारतीय कुटुंबनियोजन संस्था

एच.आय.व्ही. / एड.स - मानवी रोगप्रतिकारक क्षमतेचा -हास करणारा विषाणू

संपादित केलेली रोगप्रतिकारक क्षमतेचा -हास करणारी लक्षणे

आय.सी.आर.डब्ल्यू - आंतरराष्ट्रीयमहिला संशोधन केंद्र, नवी दिल्ली.

मँको - 'अभिनेता', वगैरे (मुख्यत्वे मेक्सीकन स्पॅनिश मध्ये)

मर्दानगी - पुरुषत्व, बळकट ; (मर्द पासून पुरुष याचा उल्लेख लैंगिकतेच्या संदर्भात)

मासूम - महिला सर्वांगीन उत्कर्ष मंडळ, पुणे

मावा - मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अब्डूला, मुंबई

एम.पी./यू.पी./ए.पी. - मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश (भारतातील राज्ये)

एम.पी.डब्ल्यू. - बहुउद्देशीय (आरोग्य) कार्यकर्ता सरकारी आरोग्य केंद्राशी संबंधीत

पुरुष स्पंदन - पुरुषांचे स्पंदन ('मावाचे वार्षिक नियतकालिक - पुरुष उवाच')

पुरुष उवाच - शब्दशा: पुरुषांचे म्हणणे, पुणे.

आर.सी.एच - प्रजनन आणि बालकांचे आरोग्य - एक शासकीय कार्यक्रम

आर.एस.सी.डी. - रिसोर्स अँड सोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट, मुंबई आणि पुणे.

रुवसेक - ग्रामीण महिलांचे सामाजिक शिक्षण केंद्र, वलम, तामिळनाडू

सहज - आरोग्य पर्यायासाठीच समाज, बडोप्पा, गुजरात

सारथी - पंचमहाल जिल्ह्यातील ग्रामीण/आदिवासी विकासासाठी कार्यरत असणारी स्वयंसेवी संस्था

टॉट - प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणारी संस्था

डब्ल्यू.सी.एच.पी. - बुमेन सेंट डहित्थ प्रोजेक्ट, मुंबई महानगर पालिका, मुंबई

तथापि ही उक नवोदित संस्था आहे. महाकाशाच्या वाण! प्रशिक्षण कार्यक्रमातून संकलन विभाग ठेणून तथापिती स्थापना झाली. परंतु इप्रिल २००० यातून उक स्वतंत्र संस्था ठेणून तथापि कार्यक्रम आहे. संयूक्त महाकाशात 'विद्या व आजीच्या' हा विषयाबद्धी निश्चित संकायात निर्मिती तसेच गुलशूत शिक्षण व माहिती पुढवण्याचे काम तथापि करते. तसेच अगदी गाव पातळीवर कार्यकर्त्यांची कौशल्यां वाढवण्याचे काम ही तथापि करते.

खाच कामाचा उक आग ठेणून शाकीव खाकरतेच्या प्रमुख कामाक्षीबत पुढीषांची लैंगिकता व त्यांचं पुढीषत्व करतं घडतं किंवा कक्षं घडवलं जातं या उक नव्या विषयाला तथापिती इतकांक्षीबत सुरुवात करून दिली आहे. मुलांक्षीबत व पुढीषांबद्दीबद काम करवाण्या कार्यकर्त्यांची संस्कृत्या वाढावी अशी तथापिती गेनापासून छण्या आहे. आणि यातून आधारभूत संकायांची निर्मिती व्हावी हाणी यामागच्या हेतू आहेय. हे कार्यकर्ते पुढे यालून इतकांनांनी प्रशिक्षित करू शकतील.

— अर्ज तथापि आणि अभियक्ती या संस्थांनी निकून कैला.
शाकीव खाकर... एर्कमात्रा ती आर डी टाटा ट्रक्ट, मुंबई^१
यांच्याकडून अर्थक्षणात्य निकौते.

अठवाळाच्या प्रतीक्षाठी

New Telephone 24267908

तथापि ट्रक्ट
४२७ डी.पी. ७७ मुकुंदनगर
टी.मि.वि. कॉलनी
पुणे ४१००३७

दूरध्वनी ०२०- २४६६५९९
24260264

email - tathapi@vsnl.com
www.tathapi.org

अभियक्ती मिडिया कॉर्प डैल्लपमैंट
३१ उ आनंदवली शिवार, कल्याणीनगर
गंगापूर दोऽ,
नाशिक ४२२००७

दूरध्वनी ०२५३-३४६९२८,
३४६९३८

email - amdnsk@vsnl.com